

## अध्याय ४५ वा

श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्रीसदगुरवे नमः॥  
 श्रीपादगुरु कुरवपुरी । गुप्त राहून भक्त कैवारी ॥  
 असा अनुभव साक्षात्कारी । सदाच घेती भक्तजन ॥१॥  
 हें ऐकून सुख जाहलें । मन माझें असे वेधतें ॥  
 पुढें काय वृत्त घडलें । गुरुराया कृपें सांगें ॥२॥  
 असें प्रार्थी नामधारक । सिद्ध म्हणती शिष्या ऐक ॥  
 गुरुकृपेचा तूं बालक । सांगण्या मन हर्षते ॥३॥  
 गुरुप्रेमाचा येत उमाळा । चित्तवृत्ति उल्हास पावल्या ॥  
 अंबिकापुत्राची कथा तुला । पूर्वी असे सांगितली ॥४॥  
 अंबिका करी प्रदोषब्रत । देहवासना असतां मृत ॥  
 कारंजपुरीं वन्हाडांत । जन्म पावली विप्रकुर्ळी ॥५॥  
 अंबा भवानी नाम ठेविलें । कन्या गुण उत्तम दिसले ॥  
 नातेवाईक आनंदले । मातापित्यास धन्यता ॥६॥  
 त्याच ग्रामीं वर पाहून । झालें अंबेचें कन्यादान ॥  
 शिवभक्त माधव ब्राह्मण । भार्या तशीच दैवबळें ॥७॥  
 पूर्वजन्म संस्कार असे । अंबामाधव शुद्धमानसे ॥  
 प्रदोषपूजन उत्तमसे । करितां शंकर प्रसन्न ॥८॥  
 षोडषवर्षे अंबे झालीं । गर्भलक्षणे दिसूं लागलीं ॥  
 दोनही घरें आनंदर्लां । दिव्यज्ञान अंबा वदे ॥९॥  
 कोठें कांहीं उणे नसत । वातावरण संतोषित ॥  
 अंबा प्रसवे वरद सुत । जगदोद्धारक श्रीगुरु ॥१०॥  
 सस्मितबाल प्रणवोच्चारी । जातसंस्कार विप्र करी ॥  
 विस्मय पावती नरनारी । नमन बाला सर्वासह ॥११॥  
 ज्योतिषी जन्मवेळ पाहुन । बोलती भविष्य वर्तवून ॥  
 अवतारी बाल गहन । गुरु सकळांचा निश्चयें ॥१२॥

बालक विवाह न करी । कीर्ति पावेल बरवे परी ॥  
 ज्याच्यावर हा कृपा करी । तोही सर्वा वंद्य होय ॥१३॥  
 सकळ सिद्धी याच्या दासी । उणे न पडे कर्धीं कशासी ॥  
 जी जी इच्छा वसे मानसी । ती ती पूर्ण बालकृपे ॥१४॥  
 योगेश्वर धरा विश्वास । ऐकून हर्ष मातापित्यास ॥  
 गौरवी गणकां बहुवस । श्रीपादलीला लक्षावी ॥१५॥  
 ओंकारी बाल पाहाण्या हर्ष । लोक पावती सुखसंतोष ॥  
 कांहीं न घडावा दृष्टिदोष । असें जपती मातापिता ॥१६॥  
 बाल समर्थ बलवान । तेथें भीतीचें काय कारण ॥  
 परंतु मायिक असे मन । लौकिकीती सांभाळिती ॥१७॥  
 शालिग्राम नक्षत्रनाम । नरहरी व्यवहारी नाम ॥  
 ठेवून बारसा उत्तम । शास्त्रशुद्ध विप्र करी ॥१८॥  
 शक तेराशेंपासून । पुढीलकाळीं येई दिसून ॥  
 नरहरीचें अभ्यवचन । वैदिक धर्मा इतिहासीं ॥१९॥  
 नांवें शास्त्ररूढीवरून । वैशाखीं हस्त द्वितीय चरण ॥  
 शालिग्राम नामाभिधान । नृसिंह जयंती नरहरी ॥२०॥  
 दिव्य जन्मोत्सव दिवस । पौषांत शुक्ल द्वितीयेस ॥  
 अनन्यभावें नरहरीस । नमितां दत्त प्रसन्न ॥२१॥  
 बाल मोठा होऊं लागला । मातापित्या आनंद चढला ॥  
 ओंकारावीण अन्य बोला । बाल न वदे कर्धीही ॥२२॥  
 त्यामुळे होती पुढें सचिंत । सर्वप्रयत्न व्यर्थ जात ॥  
 म्हणती शिव शिव उमाकांत । अन्युप्रही जन्मा नये ॥२३॥  
 नरहरीनें हें ऐकून । लोखंडाचें केलें सुवर्ण ॥  
 पुन्हां हातीं लोह देऊन । परीक्षा पाहाती मातापिता ॥२४॥  
 तेंही पाहातां सुवर्ण बनत । आईबाप आनंदभरित ॥  
 बालक खुणेने दाखवीत । मौंजीबंधन करावे ॥२५॥

मग मी सर्वही बोलेन । माताजनक आनंदघन ॥  
 म्हणती दिसे बालक सान । परी अमृतवळी असे ॥२६॥  
 मातापित्याचा निश्चय झाला । उपनयन मुहूर्त ठरला ॥  
 नवल वाटलें लोकांला । मुका मुलगा मुंज कशी ॥२७॥  
 कांहीं कांहीं लोक म्हणती । आम्हांस कशासाठीं खंती ॥  
 जननीजनक ठरविती । आपण मुकाट पहावे ॥२८॥  
 नाना लोक नाना बोलती । उपनयन विधि चालती ॥  
 शास्त्रशुद्ध संस्कार होती । उत्सव नेत्रदिपक ॥२९॥  
 गायत्री मंत्रोपदेश कर्णी । होतां बाल वदे वेदवाणी ॥  
 मातापिता अंतःकर्णी । संतुष्ट, इतर विस्मित ॥३०॥  
 आई मग भिक्षा घेऊन । आली बटूस सांगे वचन ॥  
 भिक्षा मागून वेदाध्ययन । करण्या संस्कार होतसे ॥३१॥  
 भिक्षा घालतां वेद वदून । बाल बटु घेत भिक्षान्न ॥  
 चारी वेदवाक्ये ऐकून । लोकांअवतार भासतसे ॥३२॥  
 मग बाल म्हणे मातेसी । आतां जातों तीर्थाटनासी ॥  
 भिक्षा मागण्या बोध देसी । त्याचप्रमाणे वर्तेन मी ॥३३॥  
 पुत्रबोल ऐकून नूतन । मातापित्यास समाधान ॥  
 पण जाणार तो निघून । म्हणून कळवळ हुरहुर ॥३४॥  
 आई सांगे आश्रमधर्म । ब्रह्मचर्य गृहस्थाश्रम ॥  
 वानप्रस्थ संन्यासाश्रम । क्रम मोडणे योग्य नसे ॥३५॥  
 पुत्र सांगत मातेप्रती । आयुष्य संपे शीघ्रगती ॥  
 म्हणून धर्मा त्वरितगती । सुज्ज नरें आचरावी ॥३६॥  
 म्हणे धर्म पुढें करणे । तर तीं जाण मूर्ख लक्षणे ॥  
 गेला दिवस पुन्हां येणे । शक्य कर्धीही न होतसे ॥३७॥  
 मातेशिरीं ठेविला हस्त । तिला पूर्वजन्म स्मरत ॥  
 श्रीपादगुरु हा बालदत्त । जाणून नमन करीतसे ॥३८॥

म्हणे आम्हां आणिक बाळ | नसे तूंही दूर जाशील ॥  
 आम्हांलागीं कोण पोषील | विचार सर्व करावा ||३९॥  
 तव बोधें शनिप्रदोर्षीं | शिवा पूजितां मन संतोषी ॥  
 तुझ्या स्मरणे चित्त हर्षीं निमग्न होतसे दयाला ||४०॥  
 कृपेने माझा पुत्र होसी | दृढभाव तुझ्या पदांसी ॥  
 गुरु म्हणती तव मनासी | दुखवूनको मम माते ||४१॥  
 साधुजनांसी संरक्षणे | हेंच आमचें कार्य जाणे ॥  
 चारपुत्र व कन्या होणे | या पुढें तुला गे आई ||४२॥  
 दोन पुत्र झाल्यानंतर | माते निरोप दे सत्वर ॥  
 राहीन अेक वर्षभर | माता रुकार देतसे ||४३॥  
 आशीर्वदें त्याच वर्षात | दोन जुळे पुत्र जन्मत ॥  
 मोठेमोठे शास्त्रीपंडित | येऊन शिकती बटूकडे ||४४॥  
 सर्वत्र कीर्ति फांकली | ईश्वरमूर्ति प्रकटली ॥  
 अपार यात्रा जमूं लागली | सर्वा नमन प्रेमभरे ||४५॥  
 त्रिमासी होतां बंधुबाल | गुरु सांगती माते बाल ॥  
 करितील तुमचा सांभाल | चिंता कांहीं न करावी ||४६॥  
 रुकार पाळ कृपा राहील | उगीच नको तळमळ ॥  
 जेव्हां मम स्मरण कराल | तेव्हां दर्शन देईन ||४७॥  
 तीस वर्षांनीं पुन्हां येईन | मातापित्या श्रीपाददर्शन ॥  
 होतां स्वस्थ अंतःकरण | लोक विस्मित सगदगद ||४८॥  
 सर्वा दिलें आशीर्वचन | काशीपुरीं गेले निघून ॥  
 मणिकर्णिकेमध्यें स्नान | त्रिकाळ करिती श्रीगुरु ||४९॥  
 अष्टांग योग आचरून | तीव्र तप नित्य करून ॥  
 राहतां अन्य साधुजन | विस्मित बालास पाहुनी ||५०॥  
 वृद्ध कृष्ण सरस्वती | बहु काळीचे होते यती ॥  
 सांगूं लागले सर्वांगती | बाळ अवतारी हा असे ||५१॥

हे ब्रह्मज्ञानी कृष्णयती | बाळा संन्यास देऊं म्हणती ॥  
 मूढ जन आम्हां हांसती | त्यांना सामर्थ्य समजेल ||५२॥  
 सर्व संन्यासी मान्य करिती | जाऊन बाळा विनविती ॥  
 शंकराचार्य उद्धार करिती | पूर्वीं चतुर्थाश्रमाचा ||५३॥  
 अवतारी दिसतां आपण | संन्यासी होऊन आचरण ॥  
 करितां साधुसंरक्षण | घडेल उद्धार धर्माचा ||५४॥  
 भविष्य घटी प्राप्त झाली | श्रीगुरुंनीं सिद्धता केली ॥  
 आनंदे संन्यासी मंडळी | सर्वा नमस्कार असो ||५५॥  
 वृद्ध श्रीकृष्णयतींकडून | संन्यासदीक्षा स्वीकारून ॥  
 दिव्यबाला नामाभिधान | श्रीनृसिंह सरस्वती ||५६॥  
 त्यांना असो भावें नमन | श्रीशंकराचार्य अवतरून ॥  
 अग्निहोत्र संन्यास दोन | ब्रह्मकर्म प्रस्थापिती ||५७॥  
 त्यांच्या परंपरेमधून | श्रीगुरु संन्यासी बनून ॥  
 सुखी करिती संपूर्ण जन | नित्य नमन त्यांना असो ||५८॥  
 बद्रिकाश्रमादि तीर्थाटन | नवखंड पृथ्वी फिरून ॥  
 ठारीं ठारीं दीक्षा देऊन | संप्रदाय दिव्य केला ||५९॥  
 दैवी सामर्थ्यें शिष्यजन | राहाती आश्रम पाळून ॥  
 आदरिती इतर जन | धर्मनिष्ठा बळावर्ली ||६०॥  
 अवताररहस्य हें असे | भावबुद्धीने कळतसे ॥  
 श्रीगुरु प्रयागीं येतसे | संगे असती शिष्य बहु ||६१॥  
 माधव विप्रा उपदेश | करून दिलासे संन्यास ॥  
 ब्रह्मज्ञाने तृप मानस | मुख्य सात गुरुशिष्य ||६२॥  
 त्यांतील अेक शिष्य सिद्ध | नामधारक गुरु प्रसिद्ध ॥  
 त्यांचा संवाद ग्रंथ शुद्ध | गुरुचरित्र तारी जनां ||६३॥  
 सशिष्य गुरु दक्षिणेस | कारंजपुरीं स्वग्रामास ॥  
 येतां सर्वांचे मुदित मानस | उत्तम स्वागत होतसे ||६४॥

माता पिता बंधु भगिनी | संतोषती गुरुला बघुनी ॥  
 भेट आनंदाची म्हणूनी | घरांत सौख्य कितीतरी ||६५॥  
 घरोघरीं श्रीयतिपूजन | होतां तितकीं रूपे धरून ॥  
 पूजेचा स्वीकार करून | आशीर्वचने गांव सुखी ||६६॥  
 लोक म्हणती हा अवतार | याच्या कृपेने निरंतर ॥  
 सौख्य लाभेल इहपर | सर्व विनम्र गुरुपदीं ||६७॥  
 जननीजकां गुरु सांगती | आपणां नसे पुनरावृत्ती ॥  
 पूर्वज वंशजांना भीती | आतां यमाची बाधेना ||६८॥  
 संन्यासग्रहणाचें हें फल | येतां तुमचा अंतकाल ॥  
 आनंदे काशीस पोंचाल | तोंवर पुत्र पौत्र सौख्य ||६९॥  
 अष्टैश्वर्य बंधु भोगिती | धार्मिक दीर्घायुषी संतती ॥  
 होत राहील नको खंती | आशीर्वाद कुळा असे ||७०॥  
 रत्नाई भगिनीस सांगती | तुझा पति होईल यती ॥  
 मग पापें तुला बाधती | पूर्वजन्मींचा दोष जसे ||७१॥  
 शेजारी स्थिपुरुषांसी | विरोधें कलह लाविलासी ॥  
 त्यामुळे पतिसौख्य तुजसी | दीर्घकाळ न मिळेल ||७२॥  
 गाय लाथिली त्या दोषासी | कुष्ठ होईल शरीरासी ॥  
 फार दोष पूर्व जन्मासी | तशीच पुण्याई सबळ असे ||७३॥  
 उतारव्यांत होतां कुष्ठ | भगिनी होईल माझी भेट ॥  
 भीमातीरीं दक्षिणवाट | गंधर्वपुरीं मम वस्ती ||७४॥  
 पतिसेवा नित्य करावी | स्थियांना तीच गतिबरवी ॥  
 चिंता कांहीं तूंन करावी | पतिसेवें दक्ष रहा ||७५॥  
 सर्वाना दिलें आशीर्वचन | शिष्यांसह पुढें गमन ॥  
 च्यंबकेश्वर तीर्थस्थान | त्रैमूर्ति शिवदत्त भेटी ||७६॥  
 पापनाशा ऋषि गौतम | तपें तोषवी शिवा परम ॥  
 त्यामुळे गोदावरी उगम | प्रत्यक्ष गंगा प्रकटली ||७७॥

शिवदत्त प्राचीन स्थान । सर्वा भावें असो नमन ॥  
 नाशिक क्षेत्रा गुरु येऊन । तटाक यात्रा आचरिती ॥||७८॥

मंजरिकेस गुरु येती । तेथें माधवारण्य यती ॥  
 त्याचे मानसीं नृसिंहमूर्ती । तशीच गुरुमूर्ति दिसे ॥||७९॥

त्यामुळे तो एकनिष्ठेने । गुरुला स्तर्वीं सुमनाने ॥  
 मग गुरु त्यास प्रेमाने । आत्मस्वरूप दाविती ॥||८०॥

आशीर्वाद देऊन पुढे जाती । वासर ब्रह्मेश्वरतीर्थी ॥  
 शिष्यांसह स्नान करिती । गोदातीर्थी तीर्थे बहु ॥||८१॥

तेब्हां एक विप्र गंगेत । प्राण देण्या जलीं शिरत ॥  
 गुरु सांगती शिष्यांप्रत । घेऊन या त्या ब्राह्मणा ॥||८२॥

पुसों कोण काय कारण । शिष्य धावले तें ऐकून ॥  
 आणिती निरोप सांगून । विप्र येऊन नमीतसे ॥||८३॥

गुरु म्हणती ब्राह्मणासी । कां तूं सुखें जीव त्यागिसी ॥  
 तो म्हणे त्रास बहुवसी । पोटशूल अन्न वैरी ॥||८४॥

गुरु सांगती भीती नाहीं । औषध देतों लवलाहीं ॥  
 आनंद विप्रा होऊन पाही । गुरुपर्दीं माथा ठेविला ॥||८५॥

इतक्यांत तेथें स्नान आला । सायंदेव ब्राह्मण भला ॥  
 भक्तीनें नमी गुरुपदांला । नाम ग्राम गुरु पुसती ॥||८६॥

सायंदेव नाम सांगत । कडंगांची गांव असत ॥  
 एक वर्ष येथें राहात । ग्रामाधिकारी यवनाचा ॥||८७॥

पूर्व पुण्याई थोर दिसे । म्हणुन ही भेट होतसे ॥  
 गुरुचरणां शरण असें । उद्धार माझा करावा ॥||८८॥

संतोषोनी गुरु म्हणती । रहा सुखें नाहींच भीती ॥  
 शूली विप्रा आरोग्यप्राप्ती । होईल भोजन घालावे ॥||८९॥

मग सायंदेव ब्राह्मण । सशिष्य भिक्षे गुरुचरण ॥  
 यावे प्रार्थी अनन्यशरण । मान्य विनंती गुरु करिती ॥||९०॥

सर्व सायंदेवाजवळ । जातां सिद्धता दिसे सकळ ॥  
 आसन पृथक निर्मळ । विचित्र सुंदर रंग वल्ली ॥||९१॥

घोडशोपचारे पूजन । पत्नी जाखाई जोडा छान ॥  
 गुरुचरण तीर्थ धरून । प्रोक्षिती भावें अंगावरी ॥||९२॥

अपूप माषान्न पकान्न । षड्रस अन्नाचें भोजन ॥  
 सर्वजण तृप्त जेवून । शूली विप्रही सुखें जेवी ॥||९३॥

औषध मिळे गुरुवचन । रोगी ब्राह्मणा समाधान ॥  
 सायंदेवही संतोषून । वंशोवंशीं धन्य म्हणे ॥||९४॥

गंगा नदी पातक नाशी । ताप निवारी शीतलराशी ॥  
 कल्ततरू दैन्य नाशी । गुरुदर्शने सर्व मिळे ॥||९५॥

सुखी व्हावें वंशवर्धन । आपुली सेवा भावें घडून ॥  
 इहपर क्षेम समाधान । अशी प्रार्थना भावे करी ॥||९६॥

नमी सायंदेव दंपती । श्रीगुरु तथास्तु म्हणती ॥  
 आशीर्वचने मनः शांती । होतां चित्त भारावले ॥||९७॥

पोटशूली रोगी ब्राह्मण । नमी भावें गुरुचरण ॥  
 म्हणे उदेले पूर्वपुण्य । स्तुति करी उत्तमशी ॥||९८॥

गुरुनृसिंह सरस्वती । दया करून सौख्य देती ॥  
 सर्वांसह त्यांना प्रणती । चरणीं विनंती सेवा घडो ॥||९९॥

गुरुकृपा कोणा न कळे । गुरुप्रेरणा करी सगळे ॥  
 पंचेचाळीस अध्याय झाले । घेतले कृपें श्रीदर्ते ॥||१००॥

श्री गुरुदत्तात्रेयर्णमस्तु

## अध्याय ४६वा

श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्रीसद्गुरवे नमः ॥  
 गुरुमूर्तींचे आशीर्वचन । लाभतां सायंदेवा समाधान ॥  
 श्रीगुरु करितां गमन । विप्र भावें विनवीतसे ॥||१॥

प्रतिवर्षी विप्रा यवन । घातपाती आणी मरण ॥  
 आज माझाही घेईल प्राण । जातां तिकडे गुरुराया ॥||२॥

पूर्वपुण्य बलवत्तर । म्हणून भेटले गुरुवर ॥  
 मरण भीती गेली दूर । नमन असो गुरुपायां ॥||३॥

गुरु म्हणती सुखें जावें । क्रूर यवना तूं भेटावें ॥  
 संतोषवील तुला भावें । येसी परत येथें सुखें ॥||४॥

आल्याशिवाय जाणार नाहीं । गुरुवचने निर्धार राही ॥  
 विप्र यवनाकडे जाई । परंतु चित्त गुरुकडे ॥||५॥

यवनासी कोप चढला । घरांत जाऊन पहुडला ॥  
 दचकून जागा जाहला । म्हणे विप्र मारी मला ॥||६॥

हृदयज्वाळा अनिवार । स्मरण जाहलें नंतर ॥  
 उठून येतसे बाहेर । सायंदेवा पुसतसे ॥||७॥

कोणी बोलाविलें तुजसी । संतोषोनी जावें घरासी ॥  
 वसें भूषणे देई त्यासी । विप्र आनंदें परतला ॥||८॥

गुरुसायाचे धरी चरण । सांगे सकळ वर्तमान ॥  
 म्हणें तुम्हांसवे येईन । गुरुपद हे तारक ॥||९॥

गुरु सांगती ब्राह्मणासी । करूं नको चिंता मानसी ॥  
 भीमाअमरजा संगमासी । पुढे राहूं ठेव मर्नी ॥||१०॥

तुझा ग्राम असे जवळ । पंधरा वर्षानीं भेटशील ॥  
 तूझीं दुःखें गेली सकळ । सौख्यभरें असावे ॥||११॥

सायंदेवास शांतवून । गुरु करिती पुढे गमन ॥  
 शिष्यासह गेले निघून । श्रीवैजनाथ क्षेत्रासी ॥||१२॥

शिष्यसमुदाय वाढला । गुरुला भक्त-कळवळा ॥  
 साधुजनांचे रक्षणाला । गुरु करिती तीर्थाटन ॥१३॥  
 ज्योतिर्लिंग श्रीवैजनाथ । क्षेत्रीं गुप्त गुरु समर्थ ॥  
 भावबळाने गुरुनाथ । भक्तकामना पुरिविती ॥१४॥  
 शिष्य चतुर्थाश्रमी संन्यासी । त्यांना धाडिती तीर्थयात्रांसी ॥  
 ठेवून घेती सिद्ध शिष्यासी । एक वर्ष गुप्तकाळी ॥१५॥  
 शिष्य म्हणती हात जोडून । श्रीगुरुपर्दी आम्ही लीन ॥  
 सर्वतीर्थे गुरुचरण । सोडून दूर लोटून नका ॥१६॥  
 सर्व सत्य गुरु म्हणती । पण तुम्ही संन्यासी यती ॥  
 तीर्थक्षेत्रीं ठेवून प्रीती । आचरा विधि आरंभी ॥१७॥  
 मग एकाठार्यीं रहावें । चित्त स्थिर होई स्वभावें ॥  
 शिष्य विनविती सांगावें । कोणतीं तीर्थे आचरावीं ॥१८॥  
 गुरु सांगती तीर्थराज । काशीक्षेत्र दिव्यविराज ॥  
 तेर्थे नांदे विश्वेश अज । वाराणसी मुक्तिपुरी ॥१९॥  
 गंगायमुना सरस्वती । प्रयागीं संगम पावती ॥  
 गयेत पितरां सद्गति । लाभें पिंड-प्रदाने ॥२०॥  
 बद्रिनारायण केदार । हरिद्वार हिमाद्रि थोर ॥  
 गंगासागर जगन्नाथपुर । रामेश्वर लंकापुरी ॥२१॥  
 कन्याकुमारी गोकर्ण क्षेत्र । द्वारका गिर अबू पवित्र ॥  
 अवंति काश्मीर कुरुक्षेत्र । मथुरामाया अयोध्या ॥२२॥  
 नर्मदा गोदा कृष्णा कावेरी । कांची तुंगा व्यंकटगिरी ॥  
 हरिहर कल्याणनगरी । पंढरी करवीर कोकण ॥२३॥  
 कृष्णा पंचगंगा संगम । ज्योतिर्लिंगे द्वादश उत्तम ॥  
 देखतां नद्यांचा संगम । तीर्थयात्रा कराव्या ॥२४॥  
 तीर्थे असती अगणित । जीं जीं भेटतील मार्गात ॥  
 तीं तीं आचरावीं समस्त । सर्वत्र एक परमात्मा ॥२५॥

बहुधान्य संवत्सरासी । यावें क्षेत्रीं श्रीशैल्यासी ॥  
 तेव्हां तेर्थे भेट आम्हांसी । होईल आतां चलावें ॥२६॥  
 माझी कृपा तुमच्यावरी । उणे पडेना तिळभरी ॥  
 गुरुप्रेम शिष्य-अंतर्ती । आज्ञा गुरुची पाळिती ॥२७॥  
 सिद्ध सांगती नामधारकासी । शिष्य गेले तीर्थयात्रांसी ॥  
 गुरुकृपेने मी सेवेसी । होतों वैजनाथ क्षेत्रीं ॥२८॥  
 महिमा प्रकटला बहुत । दर्शना साधुअसाधु धूर्त ॥  
 येती परंतु गुरु गुप्त । भाविक जनां प्रत्यय ये ॥२९॥  
 एक मुनी दर्शना येत । उपदेश द्यावा म्हणत ॥  
 गुरुवीण मुनी बनत । हें आश्चर्य गुरु म्हणती ॥३०॥  
 मुनी सांगे गुरु असत । निष्ठुरवचने ताडीत ॥  
 मला कांहीं न शिकवीत । अकृत्य सेवा सांगतसे ॥३१॥  
 त्यामुळे निघालों कोपून । गुरु सांगती तें ऐकुन ॥  
 मति स्थिर नाहीं म्हणून । आत्मघातकी झालासी ॥३२॥  
 आपल्या गुरुसी निंदिसी । सेवाभाव नाहीं तुजसी ॥  
 मुनी विनवी सेवा कैसी । करावी दयाळा सांगावे ॥३३॥  
 मग गुरु म्हणती त्यासी । औैक विप्रा स्वस्थ चित्तेसी ॥  
 ईश्वरासम श्रीगुरुसी । मानून सेवा करावी ॥३४॥  
 कथा असे महाभारतीं । शिष्यमानस दृढ पहाती ॥  
 मग कृपेने विद्या देती । हस्त मस्तकीं ठेवून ॥३५॥  
 धौम्यक्रृषीचे शिष्य तीन । उपमन्यु बैद अरुण ॥  
 सेवेविषयीं अतिनिपुण । अरुणा गुरु आज्ञापी ॥३६॥  
 कानर्नीं असे साळीशेत । त्याला लाव पाणी त्वरित ॥  
 शिष्य सत्वर तेर्थे जात । शेत उंचभार्गीं दिसे ॥३७॥  
 कालवा खालीं वहातसे । त्यांत दगड घालीतसे ॥  
 परंतु बांध फुटतसे । पाणी धडाड जोराचें ॥३८॥

धोंडे पाषाण न ठरती । शिष्या शंका उपजे चिर्तीं ॥  
 प्रवाहीं पडून तो शेतीं । पाणी चढवी पाटानें ॥३९॥  
 अस्तमान होऊन गेला । आश्रमा शिष्य नाहीं आला ॥  
 हें पाहून गुरु शिष्याला । शोधण्या पोंचले रानांत ॥४०॥  
 उदक येतसे शेतांत । परंतु शिष्य तेर्थे नसत ॥  
 मोठ्याने धौम्य हाकारीत । जलांत शिष्य ओ देई ॥४१॥  
 सत्वर निघून बाहेर । गुरुला घाली नमस्कार ॥  
 ऋषीला येई गंहिवर । कृपाहस्त शिरीं ठेवी ॥४२॥  
 अरुणा सकळ विद्याप्राप । वेदशास्त्र संपन्न होत ॥  
 गुरुआज्ञेने घरीं जात । धन्य धन्य धौम्यक्रषि ॥४३॥  
 दुसरा शिष्य बैद असे । गुरुआज्ञेने निघतसे ॥  
 शेताची राखण करीतसे । धान्य पिकवी कानर्नीं ॥४४॥  
 मग कळवी स्वगुरुस । गुरु म्हणती आण साळीस ॥  
 रेडा जुंपोनी गाडियास । शिष्य शेतांत पोंचला ॥४५॥  
 गाडाभरी शिष्य साळीने । रेडा ओढी एका बाजूने ॥  
 स्वतः दुसरी बाजू धरणे । परंतु न झेपे ओढण्या ॥४६॥  
 गळ्यास बांधी जूं आपण । रेडा बसे चिखल पाहून ॥  
 तो न उठे कांहीं करून । दोरी सोडिली रेड्याची ॥४७॥  
 गाडा काढीतसे बाहेर । एकटा ओढी श्रम अपार ॥  
 गुरुसेवेत प्राण जाणार । वाटां सन्मुख धौम्यगुरु ॥४८॥  
 पोर्टीं धरून कुरवाळी । म्हणे शिष्या शिकस्त झाली ॥  
 कृपेचा हस्त ठेवी मौलीं । विद्या संपन्न शिष्य बने ॥४९॥  
 गुरुचा मिळे आशीर्वाद । समर्थ झाला शिष्य बैद ॥  
 घरीं जाई होत प्रमोद । गुरुची कृपा धन्य असे ॥५०॥  
 तृतीय शिष्य उपमन्यूस । आहार असे बहुवस ॥  
 सांगती गुरु जा रानात । गुरुं चारण्या नेहर्मीं ॥५१॥

वर्नीं जात गुरें घेऊन । भूक लागतां ये परतून ॥  
 गुरु बोलती रागें भरून । सत्वर येणे न करावे ॥५२॥

सविता जाय अस्तमार्णीं । तोंवर राखीं गुरें रानीं ॥  
 संध्याकाळीं यावें सदर्णीं । गुरें घेऊन सदोदित ॥५३॥

मग शिष्य तसा वागत । विप्रघरें चार वनांत ॥  
 दुपरीं तेथें भिक्षा मागत । आणि जेवी पोटभरी ॥५४॥

एकदां गुरु त्या विचारी । भूक वारिसी कोण्यापरी ॥  
 शिष्य सांगे अवस्था खरी । त्यामुळे धौम्य कोपतसे ॥५५॥

आम्हांवीण कसें भोजन । घरीं आणून दे भिक्षान्न ॥  
 शिष्य करी तसें वर्तन । दुसरी भिक्षा मागे पुन्हां ॥५६॥

पुढे धौम्यक्रषि विचारी । पुष्ट होसी कवणेपरी ॥  
 शिष्यबोल औकिल्यावरी । दोन्ही भिक्षा आण म्हणे ॥५७॥

उपमन्युं तसा वागत । वत्सें गाईचें दूध पीत ॥  
 तेव्हां कांहीं असे गळत । धरून शिष्य तें पिई ॥५८॥

त्यामुळे अधिक पुष्ट होत । गुरुजी पुन्हां विचारीत ॥  
 उपमन्यु सत्य सांगत । गुरुपरीक्षा पहाती ॥५९॥

उष्टे दूध मतिहानि करी । तरी त्याचा तूं त्याग करी ॥  
 गुरुवाणी शिष्य आदरी । दुसऱ्यादिनीं रानांत ॥६०॥

रुईचा चीक असे गळत । तो पाहून शिष्य म्हणत ॥  
 झाडाचें दूध शुद्ध दिसत । जमवी द्रोणांत त्वरेने ॥६१॥

तेव्हां कांहीं जात डोळ्यांत । त्यामुळे त्याची दृष्टिजात ॥  
 गुरांमार्गे तशा स्थिरीत । जातां कूपांत तो पडे ॥६२॥

होऊन गेला अस्तमान । शिष्य आला नाहीं म्हणून ॥  
 धौम्य गेला वर्नीं निघून । काननीं गुरे पाहिलीं ॥६३॥

परंतु शिष्य न दिसत । गुरु मोठ्यानें हाकारीत ॥  
 विहिरीमधुन ओ देत । आणि शिष्य सांगे स्थिरी ॥६४॥

धौम्यक्रषि कळवळून । दृष्टि देत मंत्र सांगून ॥  
 शिष्या गहिंवर दाटून । गुरुचरणीं मिठी घाली ॥६५॥

गुरुला शिष्यप्रेम अपार । शिरीं ठेविला प्रसादकर ॥  
 विद्यासंपन्न शिष्यवर । गुरुकृपेने सुखी असे ॥६६॥

उपमन्यु शिष्य विख्यात । उत्कं पावला महत्त्व ॥  
 जनमेजय सर्पसत्रांत । दिसे गुरुकृपा ओघवती ॥६७॥

अमाप गुरुसेवावर्तन । ऐकून पस्तावे ब्राह्मण ॥  
 अश्रु गळती नेत्रांतून । गुरुसी मुनी प्रार्थीतसे ॥६८॥

गुरु त्यावर कृपा करिती । स्वगुरुकडे जावें म्हणती ॥  
 नमितां संतोष गुरुचिर्तीं । होईल, निःशंक असावे ॥६९॥

ऐकून मुनी तसा वागत । भिळ्वडीस गुरु येत ॥  
 राहती औदूंबर झार्डीत । पश्चिम तीर कृष्णेचा ॥७०॥

पूर्वतीरीं भुवनेश्वरी । शिवमंदिर कृष्णोदर्दी ॥  
 शिवशक्ति महिमा अपारी । प्राचीन सिद्ध स्थानाचा ॥७१॥

श्रीदत्तक्षेत्र औदूंबर । सेवें तरती नारीनर ॥  
 श्रीदेवदत्त गुरुवर । भक्तकामना पुरविती ॥७२॥

कोल्हापुरीं अेक ब्राह्मण । असे वेद शास्त्र संपन्न ॥  
 त्याचा पुत्र मंद जन्मून । लोकीं उपहास पावला ॥७३॥

माताजनक होतां मृत । जर्नीं निंदा झाली बहुत ॥  
 मर्नीं खोचून निये त्वरित । आला भुवनेश्वरीकडे ॥७४॥

पूर्वजन्म पाप दारुण । म्हणून निर्बुद्ध होता शीण ॥  
 मातापित्या आलें दूषण । म्हणे दिव्यत्व करावे ॥७५॥

येथें देवी भुवनेश्वरी । धरणे धरतों तिचें द्वारीं ॥  
 असा बाल निर्धार करी । बसे नमून देवीकडे ॥७६॥

उपेषित दिवस तीन । परंतु देवी नाहीं प्रसन्न ॥  
 देवीस अर्पी जीभ कापून । सांगे शीरही अर्पीन ॥७७॥

बाळा देवी स्वप्नीं सांगत । गुरु औदूंबरीं वसत ॥  
 तेथें जावें भावें त्वरित । कामना पूर्ण होईल ॥७८॥

बाल येई प्रवाहांतून । गुरुचरणीं झाला लीन ॥  
 गुरु देती आशीर्वचन । बाळमस्तकीं कृपाहस्त ॥७९॥

जिव्हा आली विद्वान होत । गद्गद प्रार्थी जोडी हस्त ॥  
 कीर्ति अपार पसरत । सर्वा नमस्कार असो ॥८०॥

चारमास तेथ राहून । गुरुपुढे करिती गमन ॥  
 मार्कडेयस्थान प्राचीन । कृष्णावरुणा संगम ॥८१॥

तेथून कृष्णांगंगा संगम । अमरापूर पूर्वग्राम ॥  
 कृष्णातीर दिशा पश्चिम । औदूंबरीं गुरु वसती ॥८२॥

शिरोळग्रामीं गुरुवर । येतां लागली भूक फार ॥  
 जवळ सात्त्विक विप्रघर । वाढा भिक्षा सांगती ॥८३॥

ब्राह्मण तेव्हां घरीं नसत । द्विजभार्या आसन देत ॥  
 भिक्षा घेऊन पति त्वरित । येती तोंवर बसा म्हणे ॥८४॥

गुरुवरा नसे सवड । जोंधळ्याची पेजही वाढ ॥  
 असे सांगून घेती दगड । भोजनपात्र तें केले ॥८५॥

पातळ कण्या केल्या प्राशन । प्रेमे दिलें आशीर्वचन ॥  
 भोजन पात्राचे पूजन । करून सुखी असावे ॥८६॥

हस्त खुणा पाषाणावर । असती त्या देखती नर ॥  
 भोजनपात्राचे मंदिर । शिरोळांत भक्त सुखा ॥८७॥

ब्राह्मण उत्कर्ष पावत । संतर्तीं संपत्तीने युक्त ॥  
 वंशविद्वान गुरुभक्त । सौख्य भोर्गीं गुरुकृपे ॥८८॥

अमरापुरीं एक ब्राह्मण । गरीब मागत भिक्षान्न ॥  
 पंचमहायज्ञ मनापासून । करी कांताही सस्मित ॥८९॥

अंगणीं असे घेवडवेल । त्यावर शेंगा सदाकाळ ॥  
 ज्यादिनीं भिक्षा न मिळेल । तेव्हां आहार भाजीचा ॥९०॥

भिक्षेस गुरु त्याकडे जाती । भक्तिभावें पूजी दंपती ॥  
 भाजी खाऊन तृप्त होती । आशीर्वाद विप्रा दिला ॥११॥  
 गुरु घेवडवेल छेदिती । संगमीं औदुंबरीं जाती ॥  
 विप्रकुटुंबा झाली खंती । ब्राह्मण सर्वा समजावी ॥१२॥  
 आपल्या प्रारब्धानुसार । सर्वही घडे निरंतर ॥  
 दृढभाव ईश्वरावर । ठेवून वागणे संसारी ॥१३॥  
 गुरु देती आशीर्वचन । लाभेल सुख समाधान ॥  
 गुरुला नको वेल म्हणून । काढून टाकी समूळ ॥१४॥  
 खालीं घागर सांपडली । सुवणनि पूर्ण भरती ॥  
 विप्रमंडली संतोषली । गुरुला पूजिती संगमीं ॥१५॥  
 विप्र करी सर्व कथन । गुरु सांगती समाधान ॥  
 रहावें आचार पाळून । सुपुत्र श्रीमंत नांदाल ॥१६॥  
 राखा गुप्त वृत्त सकळ । वंशोवर्शीं कृपा राहील ॥  
 श्रीगुरुर्चें चरण कमळ । वंदून विप्र सुखी असे ॥१७॥  
 दैवें उणा असेल नरू । त्यानें भजावा भावें गुरु ॥  
 सुख भोगून भवपारु । होईल सत्य गुरुकृपे ॥१८॥  
 गुरुपर्दीं हवा विश्वास । मग न करी गुरु उदास ॥  
 हा अनुभव नित्य सर्वास । दृढभक्तीने लाभतसे ॥१९॥  
 सर्वा भावें असो नमन । शेचाळिसावा अध्याय पूर्ण ॥  
 गुरुराज दत्तांस अर्पण । घेती कृपाळु भक्तसुखा ॥२०॥  
  
 श्रीगुरु दत्तात्रेयर्पणमस्तु

**अध्याय ४७वा**  
 श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्रीसद्गुरवे नमः॥  
 श्रीपादस्थान पूर्वपार । कुरुंदवाड कुरवपूर् ॥  
 संगमक्षेत्र महिमा थोर । कृष्णावेणी पंचगंगा ॥१॥  
 ठार्यां ठार्यां कृष्णानर्दीत । दिव्यतीर्थे अनंत असत ॥  
 अमरेश्वर संगमीं वसत । कृष्णाकांठ गुरुप्रिय ॥२॥  
 श्रीपादस्थान मनोरम । औदुंबरीं पुरुषोत्तम ॥  
 क्षेत्र प्रख्यात अनुपम । सेवून भक्त तरताती ॥३॥  
 श्रीगुरु येणार म्हणून । अेक योगी समाधि लावून ॥  
 बसले परंतु दर्शन । त्यांना न घडे श्रीगुरुर्चें ॥४॥  
 बारा वर्षे गुरु राहाती । योगीपुरुष न जाणती ॥  
 गुरु जातां कळली स्थिती । संकोचून शरणागत ॥५॥  
 गोरक्षनाथ गुप्त होती । श्रीदत्त त्याला पकडिती ॥  
 परंतु दत्त गुप्त होती । तेव्हां गोरक्ष असमर्थ ॥६॥  
 मत्स्येन्द्रगुरुर्ने बोधून । श्रीदत्तपदीं केला लीन ॥  
 गोरक्ष शरण जाऊन । श्रीदत्तकृपा मिळवीतसे ॥७॥  
 नाना योगी समाधि लावून । करिती परब्रह्मचिंतन ॥  
 परंतु होतां विविध ज्ञान । ध्येय मार्ग चलित बने ॥८॥  
 म्हणून भगवंत गीर्तेत । व्हावें गुरुस शरणागत ॥  
 मग श्रीगुरु कृपावंत । असे सांगती सर्वाना ॥९॥  
 तोच भाव येथें दिसत । पुरुषोत्तम गुरु असत ॥  
 त्यांना करुया प्रणिपात । श्रीगुरुदत्ता पावगा ॥१०॥  
 औदुंबरीं गुप्त रहाती । भक्त कामना पुरविती ॥  
 कानर्नीं जरी गुरुची वस्ती । कस्तुरी गुप्त कशी राही ॥११॥  
 गुरुरायाचा थोर महिमा । पाळावया आचारा धर्मा ॥  
 भक्तकैवारी पादपद्मा । भजावें सार हें असे ॥१२॥

गुरुलीला गोड बहुत । नाना आपदा संसारांत ॥  
 निरसून व्हावें सौख्य प्राप्त । यासाठीं गुरुसेवा हवी ॥१३॥  
 गुरुवर भाव जडेल । असा प्रसाद करा विमल ॥  
 औकून सिद्धा कळकळ । नामधारका आश्वासी ॥१४॥  
 नामधारक प्रेमे पुसत । गुरुला औदुंबर आवडत ॥  
 यावें कारण काय असत । उपजे कृपा सिद्धासी ॥१५॥  
 आवडे गुरुस औदुंबर । सांगती नृसिंह अवतार ॥  
 हिरण्यकशिष्यु केला ठार । नखें अपार तापलीं ॥१६॥  
 शरीर ताप घालविण्यास । लक्ष्मी औदुंबर-फळांस ॥  
 आणून देतां नरहरीस । नखें रोवितां शांति मिळे ॥१७॥  
 लक्ष्मीनृसिंह आशीर्वाद । औदुंबरा देती समोद ॥  
 तुला सेवी त्यास आनंद । होईल सत्य पुण्य वृक्षा ॥१८॥  
 श्रीगुरु नृसिंहावतार । अर्धर्माचा कोप अपार ॥  
 तो जाऊन शांत शरीर । होण्या निवास औदुंबरीं ॥१९॥  
 पवित्र वृक्ष औदुंबर । गुरुला आवडे निरंतर ॥  
 संगमीं देव अमरेश्वर । कृष्णेत दिव्य अष्ट तीर्थे ॥२०॥  
 अमरेश्वर संनिधार्नी । वसती चौसष्ट योगिनी ॥  
 त्या नित्य नमस्कारूनी । नेती जर्लीं श्रीगुरुला ॥२१॥  
 कृष्णानदीच्या कांठावर । शेत राखीत अेक नर ॥  
 गंगानुज लक्षी सादर । योगिनींसह गुरु जाती ॥२२॥  
 जलांतून श्रीगुरु येती । गांवांत भिक्षे न फिरती ॥  
 म्हणून पाळत राखिती । संगमीं कांर्हीं ब्राह्मण ॥२३॥  
 भय उपजे माध्यान्हकाळीं । घरीं निघती मग तत्काळीं ॥  
 गंगानुजा बुद्धि उदेली । गुरुसह जर्लीं जावया ॥२४॥  
 एके दिवर्शीं तसा तो जात । हल्लुहल्लु मागून दडत ॥  
 कृष्णा दुभंगे वाट मिळत । आंत नगरी रत्नवती ॥२५॥

योगिनी गुरुस पूजिती । श्रीगुरु आशीर्वाद देती ॥  
 गंगानुजा गुरु पुसती । दीनवदने तो प्रार्थी ॥२६॥  
  
 गुरु सांगती प्रेमें त्यासी । भिंऊ नको रहा सुखेंसी ॥  
 जें जें मर्नी तूँ इच्छिसी । तें तें तुला मिल्ले ॥२७॥  
  
 योगिनीकडे गुरु जेवून । नरासह आले निघून ॥  
 गुरुमहिमा गुप्त राखून । आज्ञेसम नर वागे ॥२८॥  
  
 करितां शेताची राखण । मिळालें अकस्मात धन ॥  
 गुरुला नित्य भावें भज्न । रहातां सौख्य नरा मिळे ॥२९॥  
  
 माघ पौर्णिमा पर्वणीसी । त्रिस्थली करावी भावेंसी ॥  
 असें ऐकतों नर गुरुसी । सांगतां गुरु म्हणाले ॥३०॥  
  
 कृष्ण-पंचगंगा संगम । प्रयाग तीर्थ अनुपम ॥  
 काशीपुरी जुगुळग्राम । दक्षिण गया करवीर ॥३१॥  
  
 प्रत्यक्ष येसी तर दावीन । धर आसन व्याघ्राजिन ॥  
 रहा स्वस्थ डोळे मिटून । गुरु प्रयार्णि पोंचले ॥३२॥  
  
 सकाळीं संगर्मी स्नान । दुपारीं काशींत जाऊन ॥  
 पुढे गया तीर्थ करून । सायंकाळीं गुरु येती ॥३३॥  
  
 गंगानुज नाव चालवी । त्यावर गुरुकृपा बरवी ॥  
 गुरुचरणी भाव ठेवी । सपुत्र श्रीमंत सुखी असे ॥३४॥  
  
 औदुंबरापाशी कानन । जनां वाटे भय दारुण ॥  
 परंतु पुढे दिव्य महान । नृसिंहवाडी क्षेत्र बने ॥३५॥  
  
 औदुंबराचे शांत छायेंत । श्रीगुरु पादुका ठेवीत ॥  
 अन्नपूर्णे रहा म्हणत । जन-कामना पुरवाया ॥३६॥  
  
 सांगती चौसष्ट योगिनीसी । असावें पादुकास्थळासी ॥  
 त्रिविधताप निरसनासी । लोक येतील या स्थार्णी ॥३७॥  
  
 स्थान होईल फार प्रख्यात । तुम्हां आशीर्वाद असत ॥  
 योगिनी अन्नपूर्णेसहित । प्रसन्न पादुका-भक्तांना ॥३८॥

येथून प्रकट पूर्वेसी । भीमाअमरजासंगमासी ॥  
 आतां जाणार चिंता मानसीं । तुम्हीं काहीं न करावी ॥३९॥  
  
 आमुचें स्थान येथे असे । गुप्त तरी जागृत वर्से ॥  
 भजावें पवित्र मानसें । अनुभव सदा येईल ॥४०॥  
  
 भावें जे जन सेवितील । त्यांच्या कामना पुरतील ॥  
 माझे स्थान पवित्र निर्मळा जन राखेत सर्वदा ॥४१॥  
  
 हें स्थान नरसिंहवाडी । सुभक्तांच्या पुरती कोडी ॥  
 प्रत्यय येती घडी घडी । क्षोभ कोणी करूं नये ॥४२॥  
  
 प्रदक्षिणा वाचन श्रवण । अभिषेक पूजन गायन ॥  
 श्राद्ध पिंडप्रदान भजन । स्नान दान जपा यश ॥४३॥  
  
 त्रिविधताप हरतील । इहपर सौख्य मिल्ले ॥  
 गुरुसेवा परम विमल । विविध प्रकारें करावी ॥४४॥  
  
 पिशाच्च-बाधा अपस्मार । कुष्ट शूल नाना विकार ॥  
 जाऊन, आरोग्य निरंतर । गुरुसेवेने लाभतसे ॥४५॥  
  
 धनधान्य लग्न संतान । विद्या यश मान सन्मान ॥  
 ऐश्वर्य आयुष्य आत्मज्ञान । कल्याण लाभे लोकांना ॥४६॥  
  
 सिद्ध नामधारका सांगत । त्यांना साष्टांग प्रणिपात ॥  
 अमरेश्वरा गुरु पुसत । गेले पूर्वेस धर्मकाजा ॥४७॥  
  
 तिकडे क्रूर राजा यवन । रक्षण्या हवे वैदिक जन ॥  
 गुरु अवतारवर्तन । सूक्ष्म विचार करावा ॥४८॥  
  
 दिलें लोकां अभयदान । गुरुलीला सूक्ष्म गहन ॥  
 त्यांना असो भावें नमन । रक्षिती भक्तां मार्गे पुढे ॥४९॥  
  
 गुरुस्थानमहिमा थोर । शिरोळग्रार्मीं गंगाधर ॥  
 संततिसाठीं चिंतातुर । झाले पुत्र न राहती ॥५०॥  
  
 ब्राह्मणी विचारी विप्रांसी । ते सांगती पूर्वजन्मासी ॥  
 तुझा दोष द्रव्य हरिसी । शौनक गोत्री द्विजाचें ॥५१॥

द्रव्या करितां गतप्राण । पिशाच्च झालासे ब्राह्मण ॥  
 तुझ्या पुत्रां आणी मरण । पूर्वपापें दुःख देती ॥५२॥  
  
 तरी आतां शत द्रव्यास । द्यावें शौनक गोत्रजास ॥  
 ऐकतां दुःख ब्राह्मणीस । म्हणे गरीब काय करू ॥५३॥  
  
 मग विप्र तिला सांगती । श्रीनरसिंह सरस्वती ॥  
 पादुका कृष्णातीर्णी असती । भक्तरक्षक मनोहर ॥५४॥  
  
 तरी भावें तिकडे जावें । औदुंबरीं एकनिष्ठ सेवावें ॥  
 तुम्हां तारील तो स्वभावें । श्रीगुरुदत्त कृपाळू ॥५५॥  
  
 त्याप्रमाणें सेवा करीत । तिसऱ्या रात्रीं स्वप्न होत ॥  
 पिशाच्च विप्र उद्गारत । द्रव्य अजून कां नाहीं ॥५६॥  
  
 जर धन नाहीं दिलेंस । तर पूर्ण खंडीन वंश ॥  
 म्हणून आला मारावयास । ब्राह्मणी भिऊन पळाली ॥५७॥  
  
 औदुंबरा आड पोंचली । तेथें दिसे गुरुमाउली ॥  
 गुरुपाठीमार्गे दडली । गुरु देती अभय तिला ॥५८॥  
  
 गुरु पुसती त्या भूतांसी । सांगे भूत मम द्रव्यासी ॥  
 अपहारिते पूर्वजन्मासी । हिनें म्हणून पीडितों ॥५९॥  
  
 तुम्ही यति थोर तापसी । करूं नका पक्षपातासी ॥  
 श्रीगुरु म्हणती कोपेंसी । भक्तजनां रक्षीन मी ॥६०॥  
  
 जरी ऐकसी तुझें हित । तरी देई त्यामुळे तृप ॥  
 व्हावें, जाईल पिशाच्चत्व । नातरी नीघ येथून ॥६१॥  
  
 गुरुवचने विनम्र भूत । श्रीगुरु नारीस सांगत ॥  
 जशी तुझी शक्ति असत । त्यासम धन अर्पावें ॥६२॥  
  
 क्रियाकर्मे गति बरवी । दहा दिवस सेवा करावी ॥  
 त्यापरी ती वागें स्वभावीं । परत स्वप्न होत तिला ॥६३॥  
  
 गुरु दोन नारळ देती । विप्रस्त्रीची ओंटी भरिती ॥  
 दोन गुणी बाळक होती । रहा म्हणती सुखानें ॥६४॥

ब्राह्मणभार्या आनंदत । दोन मुलगे तिला होत ॥  
 व्रतबंध ज्येष्ठा धरीत । धाकट्याचें चौलकर्म ॥६५॥  
  
 सर्वसिद्धता असे झाली । रात्रीं व्याधि धाकट्या उठली ॥  
 धनुर्वात सर्वांग पिळी । बालक मृत्यु पावला ॥६६॥  
  
 द्विजदंपत्य दुःख करी । महणे देवा श्रीगुरुहरी ॥  
 आशा दावून आम्हां पुरी । कैवारी मात्र न होसी ॥६७॥  
  
 तुझे कृपें बाल वांचलें । तेंही यमास आवडले ॥  
 द्विजभार्ये दुःख झोंबलें । प्रेत धरून बसली ती ॥६८॥  
  
 लोक मागती त्या प्रेताला । ब्राह्मणी करी आकांताला ॥  
 महणे आपणांसहित जाळा । महणती द्विज काय हे ॥६९॥  
  
 संध्याकाळचा मृत्यु आला । दुसऱ्या दिनीं मध्यान्ह झाला ॥  
 निरुपायानें लोक बोलता । दिसे कर्कशा ही नारी ॥७०॥  
  
 इतक्यांत एक ब्रह्मचारी । तेथें येऊन बोध करी ॥  
 काळ सर्वांचा अधिकारी । देवही मृत्यु पावती ॥७१॥  
  
 पंचभूतांचा देहमेळ । प्राण निघतां होतो विफळ ॥  
 तेथें शोक असे निर्फळ । दुःख कासया करावे ॥७२॥  
  
 जरी पुत्र तुझा महणसी । आठव तुझ्या पूर्वजन्मासी ॥  
 कोण पति मुलगा तुजसी । कोठें असती सांग मला ॥७३॥  
  
 नदीमध्ये काढें वाहाती । योगायोगें एकत्र मिळती ॥  
 पुन्हां तींही विभक्त होती । त्यापरी संसार हा असे ॥७४॥  
  
 पाण्यावरचा बुडबुडा । तसा अस्थिर देह बापुडा ॥  
 जीव जातां पडे उघडा । अगे शोक टाक आतां ॥७५॥  
  
 ऐकतां ब्रह्मचारी बोल । नारी महणे सत्य सकळ ॥  
 मला तारक गुरुबोल । कसे निष्फळ ते होती ॥७६॥  
  
 प्रारब्ध प्रमाण महणावे । मग गुरुस कां सेवावे ॥  
 गुरु तारील मला भावे । सर्व विस्मय पावले ॥७७॥

पाहून सबळ विश्वास । ब्रह्मचारी म्हणे नारीस ॥  
 जावें आतां गुरुस्थळास । असें सांगून तो गेला ॥७८॥  
  
 ब्रह्मचारी वेष धरून । भक्तांसाठीं तो भगवान ॥  
 श्रीगुरु येत कळवळून । उपाय कथून गेलासे ॥७९॥  
  
 निष्ठा पाही ज्ञान बोधून । दृढभावें तरती जन ॥  
 हें लोकांस उदाहरण । दावी श्रीगुरु लक्षावे ॥८०॥  
  
 गुरुराया तुला नमन । आम्ही जीव फार अज्ञान ॥  
 घ्यावें प्रेमानें सांभाळून । दृढभाव मर्नीं वसो ॥८१॥  
  
 जनसांगें नाकारून । नारी गेली प्रेत घेऊन ॥  
 लोक महणती अस्तमान । आतां घरीं चलावे ॥८२॥  
  
 शिरोळीं लोक परतले । आईबाप वर्नीं राहिले ॥  
 चोरभय नसे भासलें । पुत्रप्रेमापुढे तेव्हां ॥८३॥  
  
 रानीं पादुका गुरुस्थान । तेथें गुरुला आठवून ॥  
 पुत्र शोकश्रम होऊन । झोंप त्यांना लागली ॥८४॥  
  
 गुरुमूर्ति स्वर्णीं दिसत । ब्राह्मणीला प्रेमे म्हणत ॥  
 प्राणवायु बाहेर जात । तो पुन्हां प्रेतीं घातला ॥८५॥  
  
 आतां आक्रोश नको करू । जिवंत होईल कुमरु ॥  
 सुखें रहा आनंदभरु । माझी कृपा तुझ्यावरी ॥८६॥  
  
 जागी होतां स्वप्न पाहून । बाल जिवंत आई म्हणून ॥  
 भूक लागली मज पाजून । दूध द्यावया सांगतसे ॥८७॥  
  
 नारी पतीलागीं उठवी । दंपती आनंदे स्वभावीं ॥  
 गुरुपादुकापूजा बरवी । करून प्रार्थी भक्तीनें ॥८८॥  
  
 भाव ठेवावा गुरुवरी । श्रीगुरु निर्वाण न करी ॥  
 गुरमहिमा असे या परी । पति सांगे ब्राह्मणीला ॥८९॥  
  
 तीन रात्री दोन दिवस । दुर्गाधी सुटेल प्रेतास ॥  
 म्हणून दहन करण्यास । सकाळीं ब्राह्मण पातले ॥९०॥

जिवंत देखून कुमर । सर्व म्हणती चमत्कार ॥  
 केला सद्गद नमस्कार । श्रीगुरुपर्दीं भक्तीने ॥९१॥  
  
 गुरुपुजा समाराधना । संतोष झाला सर्वजनां ॥  
 गुरु पुरवी भक्तकामना । गुरुमहिमा वाढतसे ॥९२॥  
  
 श्रीपाद श्रीवल्लभ अवतार । श्रीनरसिंह यतिवर ॥  
 गुरुची भक्ति निरंतर । कुंभजगोत्री विप्र करी ॥९३॥  
  
 झाले प्रसन्न गुरुवर । देती वरदान सुंदर ॥  
 संतति होई तुला फार । औंदुंबर फलांसम ॥९४॥  
  
 नित्य श्री नित्य मंगल । पावेल कृपें सदाकाळ ॥  
 नृसिंहवाडी क्षेत्र अतुल । प्रख्यात होईल भूतळीं ॥९५॥  
  
 नाना हरती व्याधि दोष । इहपर लाभे सुखसंतोष ॥  
 गुरुपर्दीं भाव विशेष । तारील जनां निरंतर ॥९६॥  
  
 ऐकून ब्राह्मण आनंदत । अनंत जन सदा तरत ॥  
 यवनराजाही भक्त होत । विजापूर नगरीचा ॥९७॥  
  
 पादुकामंदिर बांधून । दिले खर्चास गांव दोन ॥  
 भोगिती पूजारी ब्राह्मण । गुरुपादुका जगतारक ॥९८॥  
  
 गुरुपर्दीं भाव संपूर्ण । शुद्ध चित अंतःकरण ॥  
 दुर्दैव निरसून पूर्ण । संसारीं सुख अंतीं गती ॥९९॥  
  
 दत्तगुरु प्रसन्न दिसती । गुरुपर्दीं भावें प्रणती ॥  
 सत्तेचाळिसावा अध्याय घेती । भक्तवासना पुरवाया ॥१००॥

श्रीगुरु दत्तात्रेयर्पणमस्तु

## अध्याय ४८वा

श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्रीसद्गुरवे नमः॥  
गुरुवर भाव निर्मल । ठेकून भक्त सदाकाळ ॥  
निवून आशा सकळ । भवसागर पार करी ॥१॥

ऐकून सिद्धांचे वचन । नामधारक होत तळीन ॥  
त्यांचेसह गुरुला नमन । गुरु प्रसन्न होत भक्तां ॥२॥

भीमाअमरजा संगम । तेथें अश्वत्थकल्पद्रुम ॥  
एकांत स्थान मनेरेम । श्रीगुरु येथें पातले ॥३॥

भीमानदीचे काठांवर । होमकुंडे प्राचीन फार ॥  
अवशेष होते वृद्ध नर । सांगती कथा ऐकिली ॥४॥

असे आतां भस्मडोंगर । विभूति नेती नारीनर ॥  
हवनप्रसादा नमस्कार । असो नित्य गुरुसह ॥५॥

जालंधर नामें असुर । समरी करी देवां ठार ॥  
करण्या जिवंत अमर । अमृत दिधतें शिवानें ॥६॥

त्यांतील कांहीं खालीं पडलें । संजीवनी जल उद्धवलें ॥  
अमरजा नांव मिळालें । गोड तीर्थ नमूं तिला ॥७॥

ज्योतिर्लिंग भीमाशंकर । तेथून उगवे भीमानीर ॥  
भीमानदीला नमस्कार । पवित्र संगमा वंदन ॥८॥

जें जें आवडे श्रीगुरुस । तेथें महिमा बहुवस ॥  
षद्कुलतीर्थ संगमास । म्हणती प्रयाग तीर्थ हें ॥९॥

अश्वत्था नेतसे महापूर । आतां तेथें दत्तमंदिर ॥  
गुरुपादुका मनोहर । भक्तां तारका सर्वदा ॥१०॥

मागें मंदिर संगमेश्वर । मल्लिकार्जुनासम शंकर ॥  
समोर दिसे भीमातीर । मनोरथ तीर्थ तें असे ॥११॥

तेथून पुढे अर्धकोश । वाराणसी तीर्थ विशेष ॥  
गंगा ओढा भीमानदीस । मिळे तिथें झालें असे ॥१२॥

नागेशी गांव तेथें ब्राह्मण । भोळा भक्त शिवस्वाधीन ॥  
त्याचे असती बंधु दोन । सिद्ध काशीस जावया ॥१३॥

भोळ्यास चलावें म्हणती । तो सांगतसे बंधूप्रती ॥  
उमाशंकर येथें असती । काशीयात्रे जाऊं नका ॥१४॥

ते म्हणती दाव आम्हांस । भोळा ध्याई मर्गीं उमेश ॥  
शंकर प्रसन्न तयास । पुसे भक्ता काय हवे ॥१५॥

विप्र म्हणे पाहिजे काशी । तथास्तु म्हणे शिवसंतोषी ॥  
विश्वेश्वर दाखवी काशी । मुख्य खुणा ठेवतीतसे ॥१६॥

मणिकर्णिका कुंड होत । भागीरथी ओढा वहात ॥  
शिवआशीर्वाद मिळत । बंधूंस भोळा दाखवी ॥१७॥

ब्राह्मण सांगे स्वबंधूसी । आचरावें तीर्थविधीसी ॥  
तुम्ही रहावें आनंदेसी । पंढरपुरी विष्णूकडे ॥१८॥

प्रतिवर्षी कार्तिकमासी । येथें यावें काशीयात्रेसी ॥  
बंधू वंदिती चरणांसी । म्हणती ज्ञानीभाऊ असे ॥१९॥

अजून पंढरपुराहून । वंशज येती देखती जन ॥  
मणिकर्णिका कुंडांतून । जलसिंचन गुरुबागे ॥२०॥

पुढे तीर्थ पापविनाशी । सप्तजन्मांचे पाप नाशी ॥  
मग कोटीतीर्थ नदीसी । त्यांत जंबुद्वीपतीर्थे ॥२१॥

त्याच्या खालीं गया असत । रुद्रपाद तीर्थ म्हणत ॥  
पुढे चक्रतीर्थ नर्दांत । केशवपदीं द्वारका ॥२२॥

येथें गांव गाणगापूर । गंधर्वपूर गणेशपूर ॥  
पूर्वेस देव कल्षेश्वर । मन्मथ तीर्थ गोर्कण ॥२३॥

योगिनी पूजिती शिवासी । शनिदेव तुष्ट भक्तांसी ॥  
तीर्थमहिमा गुरुलोकांसी । पुढे सांगती प्रकटपणे ॥२४॥

भीमाअमरजा संगमासी । श्रीगुरु अश्वत्थवृक्षासी ॥  
राहून दुपारीं भिक्षेसी । गाणगापुरीं नित्य जात ॥२५॥

ब्राह्मणांचीं शेकडों घरें । वेंदपाठक ब्राह्मण खरे ॥  
राजधानी नगर बरें । सामंत राजे वाटती ॥२६॥

सात्त्विक विप्र पुण्यवंत । भिक्षा मागून पोट भरीत ॥  
सस्मित कांता सदनांत । त्यामुळे संसार चालला ॥२७॥

वांझ महिषी त्यांच्या घरीं । माती वहाण्या शेतावरी ॥  
नेती द्रव्य मिळे त्यावरी । होत उपयोग जीवना ॥२८॥

त्याच्या घरीं भिक्षेस येत । अन्य द्विजांकडे न जात ॥  
गुरुचा नित्यक्रम चालत । ब्राह्मणदैव उगवले ॥२९॥

श्रीगुरु भिक्षेलागीं येती । परी विप्र घरीं नसती ॥  
पत्नी सांगे भिक्षेस जाती । येती लवकर बसावे ॥३०॥

दिलें आसन गुरु बसती । विप्रकांते गुरु पुसती ॥  
दूध घालावें भिक्षेप्रती । दारीं महिषी दिसतसे ॥३१॥

ब्राह्मणी वांझ म्हैस म्हणत । गुरुमाउली संतापत ॥  
सांगे आतां मज देखत । धार काढ वेळ नको ॥३२॥

दोहावयासी सर्ती गेलीं । म्हैस दूध देऊं लागली ॥  
दोन तीन भांडी भरलीं । घरांत गेली घेऊन तीं ॥३३॥

दूध तापवी लवकर । गुरुस भिक्षा दे सत्वर ॥  
आनंदे पिती गुरुवर । आशीर्वाद लाभतसे ॥३४॥

श्रीगुरु निघाले स्वस्थानीं । ब्राह्मण पातले सदनीं ॥  
आश्चर्यचकित गृहिणी । सांगे सर्व अपूर्व कथा ॥३५॥

दंपती संगमीं पोंचली । पूजा करी स्तवूं लागली ॥  
भक्तमाऊली कळवळली । आनंदानें आश्वासिले ॥३६॥

श्रीगुरुला पुन्हां नमून । दंपती परते तेथून ॥  
आपल्या घरास येऊन । गुरुवर्णन भावें करी ॥३७॥

दुसऱ्या दिवशीं लोक येत । नित्यापरी म्हैस मागत ॥  
दंपती म्हणे दूध देत । आतां महिषी न देऊं ॥३८॥

ज्ञाला प्रकार आयकून । तटस्थ होती सर्वजन ॥  
 महिषी गाभण नसून । दूध देतसे विस्मय हा ॥३९॥  
  
 यतिकरलीला पसरली । राजाकडे माहिती गेली ॥  
 संभाराने स्वारी निघाली । संगमीं गुरुच्या दर्शना ॥४०॥  
  
 अधिष्ठित करी नमन । प्रार्थी भक्तिभावें करून ॥  
 म्हणे मानवरूप धरून । आलां देवा भक्तसुखा ॥४१॥  
  
 आम्ही जन हे हीन दीन । नाहीच आम्हां सत्यज्ञान ॥  
 उदार आपण दयाघन । पतित पावन प्रकटलां ॥४२॥  
  
 गुरु म्हणती राजयासी । स्त्रीपुत्रांसह तूं कां येसी ॥  
 आम्ही तापसी वनवासी । काय कामना सांगावी ॥४३॥  
  
 राजा विनवी मनोभावे । आपण यतिदेव स्वभावें ॥  
 सर्वास आम्हां उद्धरावें । गाणगापुरीं येउनी ॥४४॥  
  
 संगमीं व्हावी तपश्चर्या । गांवामध्यें रहाण्यास या ॥  
 नग्र विनंती तव पायां । मान्य यतिवरा करावी ॥४५॥  
  
 श्रीगुरु म्हणती मनांत । प्रकट होण्या आली गत ॥  
 भूपतीस गुरु म्हणत । इच्छा असे तसें करीं ॥४६॥  
  
 राजास मिळे आशीर्वाद । लोकांसही होत आनंद ॥  
 सर्वजनां गुरु सुखद । जयजयकार होतसे ॥४७॥  
  
 गुरु बसले पालखींत । हत्ती घोडे पुढे चालत ॥  
 राजैश्वर्ये मिरवीत नेत । वाईनादें नभ कोंदे ॥४८॥  
  
 स्तुति करिती भाट फार । वेद म्हणती विप्रवर ॥  
 आरति घेऊन सीमेवर । सौभाग्यवती ओंवाळिती ॥४९॥  
  
 राजादिक सर्व समोद । पूर्व भाग्यानें गुरुपद ॥  
 मिळाले म्हणून आनंद । पश्चिमदिशे पोंचती ॥५०॥  
  
 तेथेंच अश्वत्थवृक्ष असे । त्यावर ब्रह्मराक्षस वसे ॥  
 मनुष्यादिकां भक्षीतसे । त्यामुळे घर ओस तेथें ॥५१॥

पण पाहातां श्रीगुरुसी । राक्षस धरी नररूपासी ॥  
 येऊन वंदी गुरुपायासी । भावें उद्धार करा म्हणे ॥५२॥  
  
 गुरु तया मस्तकीं हात । ठेवून राक्षसा सांगत ॥  
 नको भिऊं होशील मुक्त । स्नान कर जा संगमीं ॥५३॥  
  
 राक्षस स्नानें ज्ञाला मुक्त । राजादि सर्वहि विस्मित ॥  
 श्रीगुरु नृपास सांगत । मठ बांधावा या स्थळीं ॥५४॥  
  
 ही जागा वृक्ष पिंपळ । होईल आश्रम निर्मळ ॥  
 भावें तरती लोक सकळ । राजा त्वरित तसें करी ॥५५॥  
  
 गाणगापुरीं गणपति । ग्रामदेवता जन मानिती ॥  
 दुःख नासून सौख्य देती । विघ्नहर चिंतामणि ॥५६॥  
  
 वाळूची विनायकमूर्ती । मठांत श्रीगुरु स्थापिती ॥  
 त्यांना असो भावें प्रणति । पूजा चालत गुरुसह ॥५७॥  
  
 गुरुची किर्तीं पसरत । संगमीं सकाळीं गुरु येत ॥  
 तपश्चर्या करून जात । गांवीं मठांत निरंतर ॥५८॥  
  
 गुरुदेवाचा अवतार । मठांत लीला निरंतर ॥  
 जन संतोषी दिसे भूवर । वैकुंठभुवन अवतरले ॥५९॥  
  
 केळ्हां गुरु पालखींतून । राजैश्वर्ये येत फिरून ॥  
 कुमशीग्रामीं यति विद्वान । म्हणे दांभिक हा धंदा ॥६०॥  
  
 गुरु ओळखिती मानस । आणि सांगती राजयास ॥  
 जाणार कुमशी ग्रामास । सर्व सिद्धता करावी ॥६१॥  
  
 त्रिविक्रम भारती यती । निंदा करितो मजप्रती ॥  
 पालखींतून गुरुमूर्ती । राजा संभारें नेतसे ॥६२॥  
  
 यति मानस-पूजा करी । मर्नीं अस्थिर नरहरी ॥  
 नेत्र उघडतां नदी तीरीं । यतीला दिसती बहुरूपे ॥६३॥  
  
 श्रीगुरु-करणी महाभली । मानसमूर्तिरूपे सगळीं ॥  
 भारतीवृत्ति गोंधळली । नमी स्तवी कृपा करा ॥६४॥

सर्वरूपे हरी नटसी । तारा मज दीन भक्तासी ॥  
 मग गुरु दिसती त्यासी । राजादि अन्य यति पाही ॥६५॥  
  
 गुरु यतीस विचारिती । निंदा करिसी मजप्रती ॥  
 तरी सांग दांभिक स्थिति । संशय मर्नीं नसावा ॥६६॥  
  
 तूं विद्वान आचारवान । करिसी मानसपूजन ॥  
 तव भक्तिभाव पाहून । येणे ज्ञाले सांगेल हरी ॥६७॥  
  
 त्रिविक्रम भारती यती । ओशाळून जातसे चिर्तीं ॥  
 म्हणे तुम्ही भगवंत-मूर्ती । अपराध क्षमा करावे ॥६८॥  
  
 करावयास भक्तहित । नानारूपे सदा धरीत ।  
 तुम्हां आचारबंध नसत । संशय माझा जातसे ॥६९॥  
  
 श्रीगुरु देती आशीर्वचन । भवबंध जाई तुटून ॥  
 ईश्वयेक्य तूं साधून । ब्रह्मनिर्वाण पावसी ॥७०॥  
  
 कुमशीस तया राहवून । श्रीगुरु निघाले तेथून ॥  
 गाणगापुरास येऊन । भक्तकामना पुरविती ॥७१॥  
  
 याकारणे श्रीगुरुसी । निश्चयावें त्रिमूर्ति ऐसी ॥  
 विश्वासावें सिद्ध बोलासी । लीन व्हावें गुरुचरणीं ॥७२॥  
  
 बेदरचा राजा यवन । विप्रां सभेस आणवून ॥  
 वैदिक यज्ञादिकांचे ज्ञान । जाणून घेत कपटाने ॥७३॥  
  
 म्हणे विप्र मांस न खाती । परी हिंसा यज्ञीं करिती ॥  
 आम्हां म्लेंछांतें निंदिती । पशुवधक म्हणेनियां ॥७४॥  
  
 ब्राह्मणांचा विद्याधिकार । पाहून गौरवी नरेश्वर ॥  
 देतो द्रव्य यवनेश्वर । म्हणून द्विज जाती सभे ॥७५॥  
  
 नानाविध अर्थ सांगून । विप्र मिळविती राजधन ॥  
 मतिभ्रष्ट असे ब्राह्मण । वेदसेवा कसली ही ॥७६॥  
  
 सभेस येती विप्र दोन । म्हणविती चतुर्वेदी ब्राह्मण ॥  
 द्विजांचा अधिकार पाहून । यवनें सन्मान केलासे ॥७७॥

विप्र म्हणती तव राज्यात । कोणी द्विज वेद जाणत ॥  
 तर आणवा या सभेत । वेदवाद आम्ही करू ॥७८॥

यवन द्वाही फिरवीत । परंतु सात्त्विक सांगत ॥  
 आम्हां वेदज्ञान नसत । हे ब्राह्मण थोर असती ॥७९॥

ऐकून ब्राह्मणवचन । सत्कारिले ते विप्र दोन ॥  
 मग ते विद्वान चढून । बोलती म्लेंछा कारणे ॥८०॥

सर्वत्र राज्यांत फिरून । विप्रवारं पराभवून ॥  
 येऊं जयपत्र घेऊन । राजा विप्रां मिरवीतसे ॥८१॥

देऊन त्यांना अधिकार । पाठवी फिरण्या नरवर ॥  
 गांवोगांवीं फिरून सत्वर । जयपत्रे जमविती ॥८२॥

औकून भारतीची किर्ती । दोन्ही विप्र कुमशीस येती ॥  
 त्रिविक्रमयतीस सांगती । तुम्हां येती वेद सर्व ॥८३॥

तरी करावा आम्हां सवे वाद । यति म्हणे मी मतिमंद ॥  
 आम्हांसवें नको विवाद । यति होऊन राहिलो ॥८४॥

मग पुन्हां विप्र सांगती । जे विद्वान विप्र नसती ॥  
 ते जयपत्र लिहून देती । तसें तुम्ही पत्र द्यावे ॥८५॥

भारती सांगती नको त्रास । घेतला असे मी संन्यास ॥  
 सुखें चलावें स्वमार्गास । परी ब्राह्मण न ऐकती ॥८६॥

त्रिविक्रम यति सांगती । चला गाणगापुराप्रती ॥  
 तेथें गुरु माझे असती । विप्रांस वचन मानले ॥८७॥

पुढे यतीस चालवून । आपण जाती पालखींतून ॥  
 गुरुपदीं यति शरण । होऊन सांगे सर्वकथा ॥८८॥

गुरु पुसती ब्राह्मणांस । द्विज सांगती स्वकामास ॥  
 गुरु म्हणती लाभ तुम्हांस । यांत कसला जा सुखे ॥८९॥

दोन्ही ब्राह्मण न ऐकती । चतुर्वेदी श्रेष्ठ म्हणती ॥  
 त्यांना मग गुरु सांगती । वेदज्ञान अपार असे ॥९०॥

व्यासांसही सर्व न मिळे । परंतु त्यांना सांपडले ॥  
 तें चार शिष्यां पढविले । चार भाग चारवेद ॥९१॥

प्रत्येकाच्या शाखा बहुत । त्यांतील बहुतेक गुप्त ॥  
 तुम्हां कले काय वेदांत । जा निमूट ऐकून हें ॥९२॥

विप्र सांगती वाद करा । नातरी जयपत्र सत्वरा ॥  
 ऐकून कोप गुरुवरा । समोर पाहिले नर दिसे ॥९३॥

नांव पुसती बोलावून । सांगे मातंग करी नमन ॥  
 सात रेषा शिष्याकडून । काढवून गुरु म्हणती ॥९४॥

कोण सांग रेषा लंघून । नर म्हणजे राखतों वन ॥  
 दोन, तीन रेषा लंघून । विशेष माहिती सांगत ॥९५॥

चौथी रेषा ओलांडून । सांगे शूद्र वर्णी जनन ॥  
 यापरी सातही लंघून । विद्वान विप्र झालासे ॥९६॥

गुरु म्हणती दोन ब्राह्मण । केला असे क्षोभ निर्माण ॥  
 मिरविती राजभूषण । वेदसेवा गमाविली ॥९७॥

त्यांचेर्णी आतां कर्ती वाद । मातंगविप्र नमी समोद ॥  
 श्रीगुरु देती आशीर्वाद । प्रोक्षिती मंत्रे भस्मोदक ॥९८॥

यवनमान्य दुष्ट ब्राह्मण । घालूळ लागले लोटांगण ॥  
 जिव्हा खुंटे बधिर कर्ण । पश्चात्तापें लोळती ॥९९॥

गुरुस व्हावें शरणागत । हाच मार्ग श्रेष्ठसंमत ॥  
 अड्हेचाळिसावा अध्याय घेत । श्रीगुरु प्रेमें भक्तसुखा ॥१००॥

श्रीगुरु दत्तात्रेयार्पणमस्तु

**अध्याय ४९वा**  
 श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्रीसदगुरवे नमः ॥  
 श्रीगुरुदेवा नमस्कारिती । विवादी ब्राह्मण वदती ॥  
 आम्ही बनलों पापमती । भुललों राजसन्माना ॥१॥

वेदशास्त्रांचे अध्ययन । केले पाहिजे सेवा म्हणून ॥  
 अग्रवर्ण ज्ञानसंपन्न । वेदपुरुष सुखी करी ॥२॥

नाना ब्राह्मण धिक्कारिले । सर्व पाप शिरीं बसले ॥  
 तारक देवा तुझीं पाउले । रक्षावें क्षमा करून ॥३॥

औकून श्रीगुरु सांगती । अभिमानाने केली मस्ती ॥  
 चला संगर्मीं पापगती । भोगून शुद्धि पावाल ॥४॥

ब्रह्मराक्षस योनी प्राप । संवत्सर बारा पर्यंत ॥  
 तुम्हांस पश्चात्ताप होत । म्हणुन शांत असाल ॥५॥

मग पावाल गतीस । चला सत्वर या वेळेस ॥  
 निघती वंदून गुरुस । संगमाकडे चालले ॥६॥

हृदयांत शूल अनिवार । मरण पावले सत्वर ॥  
 सर्व विस्मित भाविती नर । छलकां शासन जाहलें ॥७॥

वेदज्ञान करी उद्धार । जीभ लालसा अनिवार ॥  
 पुरविण्यास हिंसाचार । नाहीं संमत वेदयज्ञा ॥८॥

पाळतां वैदिक आचार । अनेक प्राचीन प्रकार ॥  
 त्यांत कांहीं आर्ष विचार । तेव्हांची स्थिति दाविती ॥९॥

करावया वेदरक्षण । जीवा मिळे जन्म ब्राह्मण ॥  
 संतुष्ट सदा अंतःकरण । न्यून तें पूर्ण गुरुकृपे ॥१०॥

जे जे करिती पुण्यपाप । देव ठरवी त्यांचे माप ॥  
 ईश्वर सर्वा मायबाप । दयेचा न्याय करीतसे ॥११॥

दृश्य अदृश्य नाना योनी । त्यांत जीवां धाडितो धनी ॥  
 एका ठिकाणीं सांकळोनी । लोभी दृष्ट थारावती ॥१२॥

पण त्यांत नसे उन्नती । कष्टती पीडिती त्रासती ॥  
 त्यांना हवी पुढची गती । ती मिळते गुरुकृपे ॥१३॥  
 विप्र महा छलक पापी । अंतीं धारणा पश्चात्तापी ॥  
 श्रीगुरु सर्वा रक्षी शापी । हें उमजले भाग्याने ॥१४॥  
 त्यामुळे गुरु गति वदले । वादी विप्र मृत्यु पावले ॥  
 भक्त सात्त्विक सुखावले । यवन राजा भय चिंता ॥१५॥  
 वेदधर्म वाली ईश्वर । त्याला साष्टांग नमस्कार ॥  
 मर्नीं जर्नीं धरून धीर । पाळणे धर्म सनातन ॥१६॥  
 मातंग विप्र मर्नीं म्हणत । पूर्वी होतों विप्र खचित ॥  
 गुरुरायास विनवीत । गुरु म्हणती सत्य आहे ॥१७॥  
 छळिले गुरु मातापित्यासी । म्हणून मातंग जन्मा येसी ॥  
 उत्तम विप्र तूं होतासी । तुला ज्ञान झाले खरे ॥१८॥  
 तो म्हणे घ्या शिष्यवर्गात । गुरु सांगती संगमांत ॥  
 स्नान करितां दोष जात । ब्रह्म कुलांत जन्मसी ॥१९॥  
 आतां ब्राह्मणत्व भाविसी । नाहीं संस्कार शरीरासी ॥  
 चिंतामग्न होत मानसी । पुत्र बायको पातली ॥२०॥  
 मातंग म्हणे चला व्हा दूर । भार्या विनवी जोडून कर ॥  
 गुरुला प्रार्थी वारंवार । मी अनाथ काय करू ॥२१॥  
 कसा संसार चालवावा । गुरु म्हणती नको दुरावा ॥  
 वरिली, विचार पहावा । धर्म बंधन न तुटेल ॥२२॥  
 मातंग म्हणे झाले ज्ञान । आतां कसें करूं वर्तन ॥  
 विभूतीमुळे आहे ज्ञान । असें जाणून गुरुराय ॥२३॥  
 एका लुब्धका पाचारिती । उमीद करी त्या विप्राहस्ती ॥  
 विभूति धुवावी योजिती । सांगती त्याला श्रीगुरु ॥२४॥  
 पाणी घेऊन ये सत्वरी । आणि ओत या नरावरी ॥  
 तसें करितां विभूति सारी । जातां मातंग पूर्ववत ॥२५॥

भार्यामुलांसहित जात । हें पाहून भारती पुसत ॥  
 श्रीगुरु कृपेने सांगत । भस्ममहात्म्य त्यावेळी ॥२६॥  
 अद्वैत आत्मरूपीं रत । भेदरहित भिक्षाही घेत ॥  
 परमहंस अवधूत । योगी वामदेव फिरती ॥२७॥  
 साधावया लोककल्याण । घडे स्वये सर्वत्र भ्रमण ॥  
 राक्षसवस्ती क्रौंचारण्य । तिकडे गेले अेकदां ॥२८॥  
 सर्वांगासी भस्म चर्चित । शरीराची प्रभा फांकत ॥  
 राक्षस येऊन धरीत । ग्रास बरवा मिळे म्हणे ॥२९॥  
 राक्षसास भस्म लागले । पूर्व जन्मस्मरण झाले ॥  
 वामदेव त्याला म्हणाले । कां तुं येसी मजपाशी ॥३०॥  
 राक्षस नप्रत्वे बोलत । पूर्वजन्मीं राजा असत ॥  
 प्रजेस छळिले समस्त । पापभार शिरीं आला ॥३१॥  
 होतों फार कामविकारी । धरून आणिल्या नाना नारी ॥  
 नाहीं सोडिल्या विप्रनारी । तेथें अन्य काय वदूं ॥३२॥  
 एक दिवस अेक कांता । पुन्हां न पाहीं ती वनिता ॥  
 मदिरापान उन्मत्तता । नारी शापिती अहर्निश ॥३३॥  
 तृप्त मानस नाहीं झाले । नाना प्रकारे लोकां छळिले ॥  
 रोग लागले मरण आले । यमदूत नेती बांधून ॥३४॥  
 यमें पुसतां चित्रगुप्त । सांगे राजा पापी अमित ॥  
 नको वाच्यता शिक्षा होत । अनंत काळ कष्टले ॥३५॥  
 पितरांसह मी नरकांत । विविध हाल तीव्र भोगीत ॥  
 मग मला जन्म मिळत । प्रेत योर्नीत दुःखदसा ॥३६॥  
 खूप लिगे मला डसलीं । नानापरी दुःखें सोशिलीं ॥  
 पुढे नाना योनी कपाळीं । चालू जन्म पंचविसावा ॥३७॥  
 राजा असतां पुण्य केलें । त्यांचे आतां स्मरण झालें ॥  
 रानीं एक बांधिले तळें । शेत दिधले ब्राह्मणाना ॥३८॥

त्या पुण्याचें फळ मजला । पूर्वीं यम धर्म बोलला ॥  
 पंचविसाव्या जन्मीं चांगला । सदगतिमार्ग लाभेल ॥३९॥  
 त्यापरी आपले चरण । लाभून जाहलें स्मरण ॥  
 तुम्ही साक्षात उमारमण । उद्धार माझा करावा ॥४०॥  
 राक्षस भावें नमस्कारी । वामदेव त्या कृपा करी ॥  
 म्हणे राक्षसा महिमा थोरी । भस्माचा हा दिसतसे ॥४१॥  
 भस्म होतें मम अंगास । मला धरितां तुला स्पर्श ॥  
 त्यामुळे ज्ञान बहुवस । तुजला झाले वाटते ॥४२॥  
 द्रविड देशांत फिरत । असतां महिमा अद्भुत ॥  
 पाहिला तो तुला सांगत । शिवप्रिय विभूति ही ॥४३॥  
 स्नान संध्या विप्र त्यजीत । व्यभिचार चोरी आवडत ॥  
 प्रेम दावितां अकस्मात । धरून ठार मारिला ॥४४॥  
 गांवाबाहेर जागा घोर । तेथें टाकिले कलेवर ॥  
 घाण पसरे दूरवर । कुत्रे प्रेता खातसे ॥४५॥  
 रखेत श्वान होतें बसले । त्याचें भस्म प्रेता लागले ॥  
 यमदूत नेतां पाहिले । शिवदूतांनीं सर्व हें ॥४६॥  
 म्हणती प्रेतीं भस्म आहे । नेती जीवा यमदूत हे ॥  
 कैलासांत हा जीव राहे । गति नेणती यमदूत ॥४७॥  
 यमदूतांकडून प्राण । हिरोन घेती शिवगण ॥  
 यमा कळतां पुसे दारूण । पापी विप्रा नेतां कसा ॥४८॥  
 शिवदूत सांगत यमासी । भस्मांकित आवडे शिवासी ॥  
 केवढाही पापी कैलासीं । भस्मधारणे जातसे ॥४९॥  
 ऐकून यम परतून । स्वदूतांना करी कथन ॥  
 औक राक्षसा महिमान । आतां शिव जें सांगती ॥५०॥  
 मंदरन्मीं सभा केली । शिवगिरिजा शोभूं लागली ॥  
 ऋषिमुनी देव मंडळी । उमाशंकरा स्तवीतसे ॥५१॥

सनत्कुमार भावें पुसत । लोक अज्ञानी मूढ मत ॥  
 त्यांचा उद्धार कसा होत । स्वल्प साधन सांगावे ॥५२॥

शिव सांगती दयाघन । सोपें साधन सनातन ॥  
 भार्णीं त्रिपुंड दिसे शोभून । भस्म सर्वार्णीं असावे ॥५३॥

शिवमंत्रे भस्म धारण । किंवा भावबळे लावून ॥  
 होतसे पातकनिरसन । अंती शिवसायुज्यता ॥५४॥

गोमूत्रे गोशेण मळून । भस्म करावें अति पावन ॥  
 यज्ञभूमीही सनातन । पवित्र भस्म पुरवीतसे ॥५५॥

कोणतेही भस्म पावन । शिवस्मरणे होतसे जाण ॥  
 शिवप्रिय तें देतसे ज्ञान । ऐकून सभा डुळत ॥५६॥

शिवगौरी जय गर्जून । नमून गेले सभाजन ॥  
 वामदेव सांगती म्हणून । भस्म लावितों राक्षसा ॥५७॥

दिलें त्याला भस्म मंत्रून । लावितां दिव्यदेह मिळून ॥  
 वामदेवा प्रदक्षिणा करून । विमाने स्वर्गीं जातसे ॥५८॥

सत्कर्म नाहीं व्यर्थ जात । जन्म जन्मांतरींही पावत ॥  
 येथें राक्षस उद्धरत । वामदेवही जाती पुढे ॥५९॥

अशी कथा गुरु सांगती । ऐकून त्रिविक्रम भारती ॥  
 गदगद नमी गुरुप्रती । श्रीगुरु प्रसन्न देखिले ॥६०॥

निरोप दिला भारतीसी । यति पाहून श्रीगुरुसी ॥  
 स्थिरावून घे निजमानसीं । नमून निघे कुमशीला ॥६१॥

मातंगाला ब्राह्मणज्ञान । झाल्यावर पुसे नमून ॥  
 तेव्हां कर्मविपाक सांगून । व्यवहार कथिती श्रीगुरु ॥६२॥

त्याला धरून सारासार । आठवून श्रीगुरुवर ॥  
 कांहीं लेखन विपाकसार । येतसे ओघानें इथे ॥६३॥

अनुरूप पाळून आचार । ठरवावा लग्न विचार ॥  
 कर्धीं नसावा अनाचार । योग्य वधू मिळवावी ॥६४॥

शमवाया कामविकार । आणि समार्जीं व्हावया स्थिर ॥  
 आपैष्ट स्वकुलाचार । यांचा मेळ साधणे बरें ॥६५॥

पत्नीस घ्यावें सांभाळून । पुत्र कन्यादिक लाधून ॥  
 त्यांना समार्जीं योग्य स्थान । मिळेल असें वागावें ॥६६॥

आशा सदोदित वाढते । मन बाहेर भटकते ॥  
 त्याला करून आवरते । इंद्रियनिग्रह साधावा ॥६७॥

सर्व प्राणिमात्र नरनारी । त्यांतून नवीन उभारी ॥  
 अशी कर्मची गति सारी । उन्नति अवनति करीतसे ॥६८॥

कुलदेवता सोडूं नये । खोटें भाषण वटूं नये ॥  
 लटकें प्रमाण करूं नये । जीव-हिंसा वगळावीं ॥६९॥

शत्रुमित्र विश्वास स्त्रीशीं । वागावें भणिनी कन्या जशी ॥  
 समार्जीं सोय अनुरूपशी । लावून अलिस रहावे ॥७०॥

कपिला गोदुग्ध उत्तम । अभिषेके आनंद परम ॥  
 पावती शिव पुरुषोत्तम । अन्य देवताही संतोषती ॥७१॥

देवद्विजादिकां अर्पून । नंतर घेऊन आपण ॥  
 गो-विप्र-देव सेवून । पातक नासे पुण्य मिळे ॥७२॥

तीर्थाचाराचें आचरण । करावें नियम पाळून ॥  
 अतिथि येतसे श्रमून । आदर त्याचा असावा ॥७३॥

तुळसी न घ्याव्या ओरपून । मार्गे न घ्यावें दिलें तें दान ॥  
 वैश्वदेव काळीं अन्न । नाहीं कर्धीं म्हणूं नये ॥७४॥

वृत्तीचा लोप करूं नये । दिले वचन मोडूं नये ॥  
 तीर्थाची निंदा करूं नये । एकादशी आचरावी ॥७५॥

चांगला दिवस पाळावा । निराहार वा मित असावा ॥  
 स्त्रीसंभोग वर्ज्य करावा । स्वकर्मीं लक्ष ठेवावे ॥७६॥

वांटेकरा भेद नसावा । स्वामीचा विश्वास पाळावा ॥  
 भीतीनें पळ न काढावा । रणांतून हें पुण्यकर्म ॥७७॥

जारण मारण टाकावें । गुरुला नर न म्हणावें ॥  
 मृत्युदिनीं श्राद्ध करावें । हरिहर-निंदा नसावी ॥७८॥

वर्मांचा उच्चार नसावा । गुरुसम पवित्र करावा ॥  
 एकनिष्ठ भाव असावा । अन्य-निंदा करूं नये ॥७९॥

ब्रह्मस्वाची इच्छा नसावी । सर्पाची हिंसा न करावी ॥  
 पतिता इष्टता नसावी । गर्भपात फार दोष ॥८०॥

सेवक कोणा चालवूं नये । चोरी वगैरे करूं नये ॥  
 आपणां वाईट वाटूं नये । तसेंच वागणे अन्यांशीं ॥८१॥

चिंतून वा वाणीकडून । झाल्यास दुष्कर्म हातून ॥  
 पश्चात्तापें जाळून मन । निर्दोष करणे, बंध तुटे ॥८२॥

सुवर्णादिक वस्तु दान । वेदपठण विप्रसेवन ॥  
 चांद्रायण उपास हवन । पातक-नाश करीतसे ॥८३॥

गुरुदेवांची सेवा करून । सभास्थानीं पाप बोलून ॥  
 संत-साधूस नमस्कारून । पातकी शुद्ध होतसे ॥८४॥

नील गाईचें गोमूत्र घ्यावें । कृष्ण गाईचें शेण घ्यावें ॥  
 रक्त गाईचें दूध बरवे । शुभ्र गाईचें दर्ही बरें ॥८५॥

कपिलेचें तूप घेऊन । पंच गव्य सिद्ध करून ॥  
 भक्तिं भावें मंत्रे प्राशन । पातक क्षीण करीतसे ॥८६॥

कपिला गायत्री उत्तम । गोसेवेने पुरुषोत्तम ॥  
 भक्तांवर करतो प्रेम । त्यांना नित्य नमन असो ॥८७॥

श्रीगुरुदत्ता दयाघना । तुझी कृपा असे गहना ॥  
 कठीण घडविसी घटना । परंतु भक्तांस तारक ॥८८॥

राजादि ग्रामलोक सर्व । सेवा करिती मनोभाव ॥  
 गुरुकिर्ति पसरे अपूर्व । लांब लांबचे जन येती ॥८९॥

कोणा नसे पुत्रसंतति । कवणा समंध पीडिती ॥  
 कोणा पाहिजे धनप्राप्ती । सेविती सदा श्रीगुरुला ॥९०॥

कोणा असे राजादिभय । कुष्ट अपस्मार होय ॥  
 विविध रोगांचे अपाय । लग्न होण्याची इच्छा असे ॥११॥  
 आत्मसुख मिळवावयासी । सेविती कांहीं श्रीगुरुसी ॥  
 त्रिविधातप निरसनासी । श्रीगुरुमूर्ति प्रकटली ॥१२॥  
 नाना लोकांच्या इच्छा नाना । गुरु पुरवितील कामना ॥  
 गुरु आधार भक्तमना । गुरुला भावें प्रार्थिती ॥१३॥  
 भक्त जनांचे कलेश हरती । गुरु इष्ट हेतु पुरविती ॥  
 सकळांची बसली भक्ति । श्रीगुरुपदीं अनन्य ॥१४॥  
 गुरुलीला अतक्य असे । गुरुला सर्व कळतसे ॥  
 मागें आतां पुढे नेतसे । जीवां नियति सदैव ॥१५॥  
 श्रीगुरुवरी ज्याचा भाव । त्यावरी गुरुकृपावर्षाव ॥  
 प्राणिमात्रांची तीच ठेव । श्रीगुरु आसक्ति साधणे ॥१६॥  
 गुरु-सेवा मानव करिती । इतर योनीही भक्त होती ॥  
 देखून आनंद मनाप्रती । गुरुला भावें नमस्कार ॥१७॥  
 बरें वाईट कांही नाहीं । सर्वात एक ईश्वर राही ॥  
 त्याच्या कृपें सकळ कांहीं । घडतें मानून चालावे ॥१८॥  
 गुरुभक्ति पुण्य वाढवी । गुरुभक्ति पाप घालवी ॥  
 अधिक उणें योग्य करवी । गोड श्रीगुरु भक्तजनां ॥१९॥  
 त्यांना भावें असो नमन । भक्तां श्रीगुरु सदा प्रसन्न ॥  
 एकूणपन्नासावा पूर्ण । अध्याय दत्त घेती कृपे ॥२०॥  
  
 श्रीगुरु दत्तात्रेयापर्यणमस्तु

**अध्याय ५० वा**

श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्रीसद्गुरवे नमः ॥  
 श्रीगुरुदत्त अलौकिक । शांत दयावू कांति सात्त्विक ॥  
 नमून सुख अनेक लोक । मिळविती नित्य न गणती ॥१॥  
 म्लेंछ राज्य महाराष्ट्रांत । पोट भाग चार असत ॥  
 गुरुची किरिं पसरत । चारही राष्ट्रांमधून ॥२॥  
 उत्तरेस माहुरस्थानीं । गोपीनाथ विप्रसदनीं ॥  
 भार्या अनुरूप सद्गुणी । संतति मुर्ढीं वांचेना ॥३॥  
 झाले पुत्र सदाच जाती । श्रीगुरुदत्ता आराधिती ॥  
 दत्त-प्रसाद होतां चिर्तीं । द्विजदंपत्य सुखावे ॥४॥  
 पुत्र जन्मतां आनंद झाला । श्रीमंतीचा सुखसोहळा ॥  
 पुत्रभाव दिसे चांगला । नांव ठेविले 'दत्त'प्रेमे ॥५॥  
 योग्यवेळीं उपनयन । द्वादशवर्षी केलें लग्न ॥  
 अनुपम लाभली सून । जोडा उत्तम शोभला ॥६॥  
 दत्तपुत्राचे चांगले गुण । सुनेचें गोड आचरण ॥  
 संतोषें दंपती ब्राह्मण । संसार-सौख्य दत्तकृपे ॥७॥  
 परस्परांस अनुरक्त । समान वय सून सुत ॥  
 व्याधि जडली दत्ताप्रत । सोळ वर्ष वयावरी ॥८॥  
 मंत्र जप विप्रभोजन । भावें केलें महा-हवन ॥  
 ग्रह-पीडेचें निरसन । शास्त्रोक्त सर्व जाहलें ॥९॥  
 उपास औषधी उपाय । स्तविती गुरुदत्त पाय ॥  
 प्रार्थना सर्व व्यर्थ जाय । चिंता नित्य वाढतसे ॥१०॥  
 गोपीनाथ असे धनवंत । सुनेचें माहेर श्रीमंत ॥  
 हयगय कांहीं न होत । परंतु व्याधि हटेना ॥११॥  
 क्षयाची व्याधि बळावली । तीन वर्षे निघून गेलीं ॥  
 कंटाळली वैद्य मंडळी । मनुष्य-यत्न संपला ॥१२॥

परी सावित्री दत्तकांता । सत्य सत्य ती पतित्रता ॥  
 पतीवरी अभंग चित्ता । आशा खुंटली असतांही ॥१३॥  
 सावित्री नाम खरें तिला । पतीस सेवी सर्व काळा ॥  
 पति करी ज्या आहाराला । तसा तितका ती करी ॥१४॥  
 पतीची करी ती चाकरी । मनोभावाने फार बरी ॥  
 जें जें औषध पति-शरीरी । आपण तें तें घेतसे ॥१५॥  
 पतीस न येतसे निद्रा । आपणही न झोपे तदा ॥  
 दत्ता स्मरे म्हणे प्रसादा । कर तूं देवा मजवरी ॥१६॥  
 पतीचे पदीं निस्सीम मन । ठेवून करी सदा वर्तन ॥  
 इतरां वाटे आश्चर्य गहन । सावित्रीचे सर्वकाळ ॥१७॥  
 पतीवरी आपुला प्राण । हीच धार्मिक शिकवण ॥  
 पतिपत्नीचे अंतःकरण । एकरूप लग्न करी ॥१८॥  
 दत्तविप्राची नाहीं आशा । उगाच धरिसी मोहपाशा ॥  
 सांगती जन गुंडाळ गाशा । जा माहेरी वेल तुटे ॥१९॥  
 अशा लोकांस निश्चर । करी देऊन धर्म उत्तर ॥  
 दत्त-माता-पिता अपार । चिंतीं पडले मार्ग नसे ॥२०॥  
 माता-पित्या जोडून हस्त । दत्त सांगतो झालें मस्त ॥  
 दैव दुस्तर सौख्य फस्त । शोक आतां करूं नका ॥२१॥  
 सर्व कुटुंबी रडारड । मायापाश अपार दूढ ॥  
 सावित्री म्हणे शेवट गोड । होईल चिंता नसावी ॥२२॥  
 गाणगापुरीं गुरुमूर्तीं । त्याची फांके सर्वत्र कीर्ती ॥  
 तारील माझ्या पतीप्रती । धाडा तिकडे भय नाहीं ॥२३॥  
 माता पिता सासु श्वशुर । पाहाती सावित्री-निर्धार ॥  
 करून व्यवस्था सत्वर । सांगती जावें आज्ञा असे ॥२४॥  
 दत्त-पुत्रा असमाधान । म्हणून सर्व खेदें खिन्न ॥  
 शेवटचा उपाय म्हणून । डोलीमधून पाठविती ॥२५॥

सावित्री नमी सकलांना । तिला मिळे आशीर्वचना ॥  
 सुखदुःखाश्रु जरी नयनां । गुरुभक्तीमें निघाली ॥२६॥  
 मार्गीचे श्रम करी सहन । गाणगापुर्णी पति घेऊन ॥  
 येता आनंदे तिचें मन । पुसे लोकां गुरुजी कुठें ॥२७॥  
 लोक सांगती सावित्रीसी । आतां श्रीगुरु संगमासी ॥  
 मध्याह्नीं येतील मठासी । सती संगमा जावें म्हणे ॥२८॥  
 गांवीं जरासें स्वस्थ मन । करून डोली उघडून ॥  
 पतीचें मुख अबलोकन । करितां प्राण निघाल ॥२९॥  
 आर्धीच पति असे आजारी । प्रवासीं कष्ट झाले फारी ॥  
 देहांतून प्राण सत्वरी । दुर्दैवाने गेला असे ॥३०॥  
 मग आक्रोशा पारावर । कसा रहावा तो अनिवार ॥  
 ऐकून जमती नारी नर । गोष्टी सांगती सांत्वनाच्या ॥३१॥  
 सती म्हणे श्रीगुरुनाथा । उदास केलें मला सर्वथा ॥  
 कसें टाकिलें देवा अनाथा । आपुली आस मी केली ॥३२॥  
 पूजेस जातां देवळांत । पडे देऊळ करी घात ॥  
 अशी नाहीं ऐकिली मात । परंतु प्रत्यय आला मला ॥३३॥  
 श्रीगुरु मी गरीबगाय । पतीस झाला रोग क्षय ॥  
 त्याला करिसी आरोग्यमय । म्हणून धांव घेतली मी ॥३४॥  
 प्राणेश्वरास कवटाळी । म्हणे मौन मुख मंडळी ॥  
 कोठें माया गेली सगळी । बोला शब्द एक तरी ॥३५॥  
 पति राजा माझ्या भूषणा । कां धरिसी तूं प्रेतखुणा ॥  
 किती आठवूं तुझ्या गुणा । टाकून कोठें जासी तूं ॥३६॥  
 सदा करिसी माझी माया । आतां मौनरूप धराया ॥  
 काय झालें सगळी दया । दडवून कां हो ठेविली ॥३७॥  
 आठवून पतीचे गुण । नारी करी शोक दारुण ॥  
 ऐकून डोळे अश्रुपूर्ण । नरनारीचे जाहले ॥३८॥

भौंसकावया आपलें पोट । सुरी घेतली झाली धीट ॥  
 उमाशंकरा तुझी भेट । पतिसह घेण्या येतें म्हणे ॥३९॥  
 लोक काढून घेती सुरी । नारीशोक विविध परी ॥  
 म्हणे देवा श्रीगुरुहरी । कसा निर्दय झालासी ॥४०॥  
 गुरुला भक्त कळवळा । सिद्ध रूपानें तेथें आला ॥  
 विश्वास वाटे सावित्रीला । योगी गंभीर सतेज ॥४१॥  
 भस्मांकित तो जटाधारी । त्रिशूल घेतलासे करीं ॥  
 म्हणे शोक करिसी नारी । तरी येईल काय प्राण ॥४२॥  
 पंचभूतात्मक शरीर । तें नाशिवंत खरोखर ॥  
 त्यांतील आत्मा सदा अमर । मायिक मोह टाकावा ॥४३॥  
 देहासाठी शोक करिसी । अगे हें अयोग्य तुजसी ॥  
 जें जें येई भोगावयासी । तें तें भोगणें प्राप्त असे ॥४४॥  
 पाप पुण्यानुसार गती । प्राप्त होतसे सर्वाप्रती ॥  
 देवादिकही न सुट्टी । तेथें तुझा पाड काय ॥४५॥  
 आतां पुढील विचार कर । पाळावा लोक व्यवहार ॥  
 कर्माची गति ही दुस्तर । कोणा सुटली असे का ॥४६॥  
 दैवगती परम गहन । कोण न सोडवी तिच्यांतून ॥  
 श्रीगुरुमूर्ति तुझे ध्यान । तारक धन्य ठेव मर्नी ॥४७॥  
 सती कथी सिद्धा नमून । व्हावें मला गुरुदर्शन ॥  
 म्हणून सोडून स्वजन । पतिसह येथें पातलें ॥४८॥  
 तूं माय बाप भेटसी । कशी वागूं सांगा मजसी ॥  
 येऊं दे कृपा हृदयासी । सिद्ध गुरु हेलावले ॥४९॥  
 सांगती कृपेने द्रवून । अनंत योर्नीत जनन ॥  
 कोण पति तुज लागून । अथवा पुत्र पूर्ण जन्मी ॥५०॥  
 पतीचें शरीर पडलें । सहगमन शास्त्रीं कथिलें ॥  
 एकैक पाऊली पुण्य मिळे । अश्वमेधासमान गे ॥५१॥  
 पापी जरी पति असला । तरी पत्नी नेत स्वर्गाला ॥  
 संगें घेऊन पितरांला । बेचाळिस पिढ्यांसह ॥५२॥

पतिसह आनंद भोगी । अनंत काळ नारी स्वर्गी ॥  
 सती शिवाय मार्ग जर्गी । विधवाचार पुण्य तसे ॥५३॥  
 पति मरतां केशवपन । करावें जरी सोशी मन ॥  
 मात्र ब्रह्मचर्य राटून । निर्मळ शुद्ध रहावें ॥५४॥  
 विलासी आचार टाकावा । आपला पति सदा ध्यावा ॥  
 नारायण त्यास मानावां । चित्त पतिपर्दी ठेवावें ॥५५॥  
 आपला विषयविकार । त्यासी हवा पूर्ण आंवर ॥  
 न पहावा पुरुष पर । शुद्धाचरणे असावें ॥५६॥  
 अशी नारी जरी वागत । सहगमने जें पुण्य मिळत ॥  
 तेंच होतसे तिला प्राप्त । तरी वासना सांगावी ॥५७॥  
 मम देहा तरुणपण । वैधव्य होईल कठीण ॥  
 जर्नी अपवाद दारुण । असह्य मला वाटतसे ॥५८॥  
 मी करीन सहगमन । सांगे योग्या हात जोडून ॥  
 योगी संतोष पावून । भस्म रुद्राक्ष देतसे ॥५९॥  
 सिद्ध सांगे पतिब्रतेला । विप्र नेती प्रेत गंगेला ॥  
 रुद्राक्ष बांध प्रेतकर्णाला । नंतर संस्कार अग्नीचा ॥६०॥  
 तूं जावें गुरुदर्शनाला । मग यावें दहनस्थळा ॥  
 सुख होईल अगे तुला । असें सांगून जात योगी ॥६१॥  
 सहगमनसिद्धता झाली । प्रेतासह सती निघाली ॥  
 ग्रामलोकांचे अश्रु डोळीं । सती सस्मित होतसे ॥६२॥  
 सौभाग्यचिन्हें स्वर्यें लेई । दानधर्म पुष्कळ होई ॥  
 तळहस्तीं विस्तव घेई । सांगे लोकां बरोबरच्या ॥६३॥  
 माहुर गांवीं तुम्ही जावें । गुरुस्थळीं क्षेम वदावें ॥  
 खरें जरी सांगाल स्वभावें । हत्या शिरीं पडतील ॥६४॥  
 सत्य ऐकून माता पिता । मरती करून आकांता ॥  
 तरी सांगतें तीच वार्ता । सांगा अन्य वदूं नका ॥६५॥  
 हे ऐकतां सतीचे बोल । आणि पतिप्रेम अढळ ॥  
 सकलां वाटे हळ्हळ । म्हणती सती सत्य असे ॥६६॥

सिद्ध सांगे त्यापरी सती । रुद्राक्ष बांधी प्रेताप्रती ॥  
 आणि विप्रां पुस्तसे ती । गुरुदर्शना जाऊं का ॥६७॥

श्रीगुरु संगमी अजून । मर्नी इच्छा घ्यावें दर्शन ॥  
 सत्वर परत येईन । आज्ञेसम वागेन मी ॥६८॥

विप्र सांगती संध्याकाळ । परी मनाची तळमळ ॥  
 शांत करून ये तत्काळ । सती आनंदे निघाली ॥६९॥

श्रीगुरुची स्तुति करीत । संगमाकडे सती जात ॥  
 म्हणे मी पातकी बहुत । ब्रतादिक व्यर्थ गेली ॥७०॥

आरोग्य होईल पतीस । पुत्र होतील आपणांस ॥  
 तूं पुरविशी माझी आस । म्हणून आलें जयगुरो ॥७१॥

माझी पुरली गा वासना । जातें शिवगौरी सदना ॥  
 तुझ्या अनंत भक्तजनां । तारिसी गुरो ही किर्ती ॥७२॥

एकून निष्ठावलें मन । तुझ्याकडे येत धांवून ॥  
 तूं सर्वाना करुणाघन । आज रहासी संगमी ॥७३॥

पसरो तुझी पवित्र कीर्ती । श्रीगुरुनृसिंह सरस्वती ॥  
 आमची तारक दत्तमूर्ती । आज निष्ठुर झाली दिसे ॥७४॥

तुझी स्तुति करावयास । शब्द फुटेना या कंठास ॥  
 एकदां तरी दर्शनास । द्यावें लवकर जातें मी ॥७५॥

मंगलगौरी तुष्ट पूजनीं । मला बाहती शिवभवानी ॥  
 पतीचे प्राण मजलागोनी । वाट पहाती स्वर्ग पंथी ॥७६॥

या लोकींची पुरली आशा । नमस्कार तुला परमेशा ॥  
 श्रीगुरुराया मायापाशा । तोडिसी धन्य दयाघन ॥७७॥

माझी मति तुझ्या चरणा । स्थिर असो येवो करुणा ॥  
 लांबून दिसे गुरुराणा । सावित्री वंदन करीतसे ॥७८॥

सत्वर जवळ जाऊन । सती करी साष्टांग नमन ॥  
 श्रीगुरु देती आशीर्वचन । सौभाग्यवती पुत्रीभव ॥७९॥

सत्वर लोक तटस्थ झाले । म्हणती पतीला मरण आले ॥  
 सहगमनविधि चालले । गुरु म्हणती सत्य वाचा ॥८०॥

नका करूं प्रेत संस्कार । येथें आणावें तें सत्वर ॥  
 हिचें दैव बलवत्तर । पतिपुत्र नशिर्बीं हिच्या ॥८१॥

गेले लोक धांवत पळत । घेऊन आले प्रेत त्वरित ॥  
 विप्र रुद्राभिषेक करीत । श्रीगुरुचरणां त्यावेळीं ॥८२॥

तें गुरुपदतीर्थ घेऊन । प्रेतावर झालें स्नपन ॥  
 गुरुकृपेने अवलोकन । करितां प्रेत जिवंत ॥८३॥

एकच झाला जयजयकार । धन्य धन्य हे यतिवर ॥  
 साक्षात गिरिजाशंकर । तुला श्रीगुरो नमन असो ॥८४॥

पतितपावन दीनोद्धारण । जगा तारक आपले चरण ॥  
 श्रीगुरुपदीं लोटांगण । आरति झाली गजराने ॥८५॥

दत्तसात्रिंशी भावें स्तविती । सर्व लोकां आनंद प्राप्ती ॥  
 लोक भारावले चिर्तीं । गुरुला असो नमस्कार ॥८६॥

एकनिष्ठ भाव सतीचा । यमा हटवी श्रीगुरुवाचा ॥  
 महामृत्यु हा दिवसाचा । असत्य काय विधिलेख ॥८७॥

एक द्विज पुसे गुरुस । गुरु सांगती भक्तहितास ॥  
 मागून घेतलें त्या विधीस । आयुष्य भावी जन्माचें ॥८८॥

श्रीगुरुपद सर्व श्रेष्ठ । गुरुभक्ति सदा वरिष्ठ ॥  
 गर्जती लोक एकनिष्ठ । भक्ता कांहीं उणे नसे ॥८९॥

अस्तमानीं गुरु मठांत । येती आनंद ओसंडत ॥  
 सतीस योगी जेव्हां भेटत । सतीप्रभाव श्रेष्ठ कथी ॥९०॥

स्कंदपुराण काशीखंड । त्यांत आख्यान फार गोड ॥  
 दंडकारण्यीं तम अखंड । सूर्यप्रकाशा प्रवेश नसे ॥९१॥

सत्वर देव सचिंत होती । विधिलार्गीं शरण जाती ॥  
 त्यांना ब्रह्मदेव म्हणती । कारण योजून ठेविले ॥९२॥

विंध्यगिरी वाढूं लागला । दक्षिण मार्ग बंद झाला ॥  
 अगस्ति बळी ज्ञानी भला । त्यासी दक्षिणे पाठवावें ॥९३॥

त्याचा शिष्य विंध्य पर्वत । गुरुस करील दंडवत  
 मग मार्ग दंडकारण्यांत । अगस्ति खुला करितील ॥९४॥

देवेंद्र ऐकून उत्तर । ऋषि गुरुसह सत्वर ॥  
 येत आश्रमीं मनोहर । अगस्तीच्या काशीपुरीं ॥९५॥

ऋषि करी आदर सत्कार । संतोषती गुरु अमर ॥  
 अगस्तीची स्तुति अपार । भार्येसह ते करिती ॥९६॥

लोपा मुद्रा पतित्रिता । अनसूयेसम विख्याता ॥  
 आणि प्रार्थिती जावें आतां । दक्षिण देशीं लोकहिता ॥९७॥

त्याप्रमाणे अगस्ति मुनी । भार्येसह दंडकारण्यीं ॥  
 येऊन वस्ती करितीवर्नीं । समुद्रही भिंड लागला ॥९८॥

विश्वेशउमा मल्लिकार्जुन । कार्तिकस्वामी गजानन ॥  
 सर्वासह त्यांना नमन । श्रीरामासही साह्य त्यांचेच ॥९९॥

पतित्रतामहिमा अमित । श्रीगुरुला प्रिय अल्यंत ॥  
 पन्नासावा अध्याय घेत । श्रीदत्त हर्षे भक्तहिता ॥१००॥

श्रीगुरु दत्तात्रेयार्पणमस्तु